Telephone: 91-022-6660 8711-13-14 : 91-022 6663 5401 CIN

: L28129MH1962PLC012289

e-mail: info@kairacan.com website: www.kairacan.com



# KAIRA CAN COMPANY LIMITED

REGD. OFFICE: ION HOUSE, DR. E. MOSES ROAD, MAHALAXMI, MUMBAI 400 011.

CCL/SEC/ADV-NP

12th July, 2024

The Secretary **BSE** Limited

The Stock Exchange, Mumbai Corporate Relationship Dept., Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street MUMBAI - 400 001.

Dear Sir,

Ref.: Script Code: - 504840 - Kaira Can Company Limited

Security ID: KAIRA

Sub.: Intimation under Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith, newspaper notice to Shareholders of the Company regarding 61st Annual General Meeting, book closure and remote e-voting published in the following newspapers:

1. Free Press Journal - Thursday, 11th July, 2024.

2. Navshakti - Friday, 12th July, 2024.

The same is being made available on the Website of the Company at www.kairacan.com.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For KAIRA CAN COMPANY LTD

HITEN VANJARA **COMPANY SECRETARY** 

Encl.: As above.

Plants: • Kanjari • Vithal Udyognagar Administrative Office • Anand

Telephone: 91-022-6660 8711-13-14 Fax: 91-022 6663 5401

CIN : L28129MH1962PLC012289

e-mail: info@kairacan.com website: www.kairacan.com

# KAIRA CAN COMPANY LIMITED

REGD. OFFICE: ION HOUSE, DR. E. MOSES ROAD, MAHALAXMI, MUMBAI 400 011.

#### NOTICE TO MEMBERS 61st ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that 61st Annual General Meeting (AGM) of the Members of Kaira Can Company Limited will be held on Friday, 2nd August, 2024, at 11.00 a.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business mentioned in the Notice of 61st AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act"), Various circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), Securities and Exchange Board of India ("SEBI") and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations").

Electronic copies of the Notice of the 61st AGM, procedure and instructions for e-voting and the Annual Report for the Financial Year 2023-24 have been sent on 9th July, 2024 to all those Members whose email IDs are registered with the Company/Depositories.

The Notice of the 61st AGM and the Annual Report 2024 are also available on the website of the Company at: <a href="https://www.kairacan.com/DownloadKairaCan.aspx?FileType=AnnualReport">https://www.kairacan.com/DownloadKairaCan.aspx?FileType=AnnualReport</a> and on the website of BSE Limited at <a href="https://www.bseindia.com/">https://www.bseindia.com/</a>.

Pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the SEBI Listing Regulations, the Register of Members and share transfer books will remain closed from Saturday, 27th July, 2024 to Friday, 2nd August, 2024 (both days inclusive).

The Company is providing the facility to its Members to exercise their right to vote on the businesses as set forth in the Notice of the 61st AGM by electronic means through both remote e-voting and e-voting at the AGM. All members are informed that:

- Members may access the platform to attend the 61<sup>st</sup> AGM through VC or watch the live web-cast at by using their DP ID- Client ID /Folia No., as applicable, as login credentials.
- The Instructions for participating through VC and the process of e-voting, including the manner in which Members
  holding shares in physical form or who have not registered their e-mail addressed can cast their vote through e-voting,
  are provided as part of the Notice of the 61<sup>st</sup> AGM.
- Members whose names appear in the register of members or in the register of beneficial owners maintained by the
  depositories as on the cut-off date of Friday, 26th July, 2024, shall only be entitled to avail the remote e-voting facility
  or vote through remote evoting as the case may, at the AGM.
- 4. Remote e-voting shall commence at 09:00 AM IST on Monday, 29th July, 2024 and ends at 05:00 PM IST on Thursday, 1st August, 2024. Remote e-voting shall not be allowed beyond 05:00 PM IST on 1st August, 2024 and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.
- 5. Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC, but shall not be entitled to cast their vote again. Members who have not cast their vote through remote e-voting and are present in the AGM through VC, shall be eligible to vote through e-voting at the AGM.
- 6. Members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's RTA, Purva Sharegistry (I) Pvt. Ltd., 9, Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel (East), Mumbai 400 011.
- 7. For queries regarding e-voting:
  - Non-Individual Members holding shares in demat mode and Members holding securities in physical mode may contact Purva Sharegistry (I) Pvt. Ltd. by writing to <u>support@purvashare.com</u>;
  - b) Individual Members holding shares through NSDL may contact NSDL helpdesk by writing to evoting@nsdl.co.in or calling the toll-free no.: 022 4886 7000 or 022 2499 7000;
  - Individual Members holding shares through CDSL may contact CDSL helpdesk by writing to helpdesk.evoting@cdslindia.com or call at 1800225533;
  - d) Members who are voting through the facilities provided by their Depository Participants, may contact their respective Depository Participants on their helpline/contact details.
- For any query/clarification or assistance required with respect to the Annual Report for the Financial Year 2023-24 or the Annual General Meeting, Members may write to <u>companysecretary@kairacan.com</u>.

Place: Mumbai

Date: 10th July, 2024

For KAIRA CAN COMPANY LIMITED

HITEN VANJARA COMPANY SECRETARY

Plants: • Kanjari • Vithal Udyognagar Administrative Office • Anand

## KOTAK MAHINDRA BANK LIMITED

Registered Office: 27 BKC, C 27, G Block, BandraKurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051. Regional Office: Admas Plaza 4th Floor 166/16, CST Road, Kolivery Village Kunchi Kurve Nagar, Near Hote Hare Krishna Santacurz East Mumbai - 400098. (Corporate identity No. L65110MH1985PLC038137)

# **PUBLIC NOTICE FOR AUCTION CUM SALE**

Please treat this as a fresh notice which is hereby given to the public in general and in particular to the Borrower/Co-Borrower Guarantor that the below described immovable property mortgaged to the **Authorised Officer** of **Kotak Mahindra Bank Ltc** the Physical Possession of which has been taken by the Authorised Officer of Kotak Mahindra Bank Ltd, will be sold on "AS Is WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS" basis, offers are invited to submit online through the Web Portal of our e-Auction Service Partner, M/s. C1 India Pvt. Ltd. i.e. www.c1india.com by the undersigned for sale of the immovable propert of which particulars are given below:

- 1	Edul Hoddin Hood			111 07000200
١	Name of the Borro	wer(s) / Guarantor(s) /	1) Suvishr	u Specialty Chem PLTD (Borrower), 2) Sujata Vinay Patil (G),
١	Mort	gagor(s)	3)Vin	ay Manohar Patil (G) & 4) Vinay Manohar Patil HUF (G)
ı	Demand Notice Date	19.09.2018, Demand Not	tice Amount [13	2) Notice Amount]: Rs. 1,24,60,060.70/- (Rupees One Crore
ı	[13(2) Notice date]:	Twenty Four Lakhs Sixty	Thousand Sixt	y And Paisa Seventy Only) as on 19.09.2018
ı		Loan Account Nos.		HF37359190
Name of the Borrower(s) / Guarantor(s) / Mortgage		gor(s)	1. Vinay Manohar Patil; 2. Sujata Vinay Patil	
- 1	Damand Nation Date	00 40 0040 D   N-4	4	Notice Assessed De 50.00 700 44/ (December 5:45-5:-64) -1-6-

Demand Notice Date 06.12.2019, Demand Notice Amount [13(2) Notice Amount]: Rs. 58,03,792.41/- (Rupees Fifty Eight Lakhs [13(2) Notice date]: Three Thousand Seven Hundred Ninety Two and Paisa Forty Two Only) as on 19.09.2018 **Earnest Money Deposit** Description of Property Auction

lat No. 1402. Lodha Luxiria Rs.23,38,200/-01.08.2024 (Rupees Two Crores Thirty Eastern Expess Highway (Rupees Twenty Three Lakhs 23.07.2024 from 1 from 2 p.m No. 1 Majewada - 400601, Thane Three Lakhs Eighty Two Thirty Eight Thousand Two a.m. to 12.p.m to 3 p.m Thousand Only) Hundred Only) Last Date for Submission of Offers / EMD :- 31.07.2024 till 5.00 pm

Bid Incremental Amount : Rs.1,00,000/- (Rupees One Lakhs Only)

Important Terms & Conditions of Sale: (1) The Auction is conducted as per the further Terms and Conditions of the Bid document and as per the procedure set out therein. Bidders may go through the website of our E-Auction Service Provider, M/s C1 India Pvt Ltd i.e. https://www.bankeauctions.com\_for bid documents, the details of the secured asset put up for e-Auction and the Bid Form which will be submitted online; (2) All the intending purchasers/bidders are required to register their name in the Web Portal mentioned above as https://www.bankeauctions.comand generate their User ID and Password in free of cost of their own to participate in the e-Auction on the date and time aforesaid; (3) For any enquiry, information, support, procedure and online training on e-Auction, the prospective bidders may contact the M/s C1 India Pvt Itd Department of our e-Auction Service Partner Ws. Vinod Chauhan, through Tel. No.: +91 7291971124,25,26, Mobile No.: 9813887931 & E-mail ID: delhi@c1india.com & support@bankeauctions.com; (4) To the best of knowledge and information of the Authorised officer, there is no encumbrance in the property/ies. However, the intending bidders may inspect the property and its documents as mentioned above or any other date Into property/less, nowever, the intending blodders may inspect the property and its occurrients as mentioned above or any other date.

8 time with prior appointment and they should make their own independent inquiries regarding the encumbrance, title of property lies put on e-Auction and claims/right/dues/affecting the property prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute any commitment or any representation of KMBL. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to KMBL. The Authorised officer/Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/rights/dues; (5) For participating in the e-Auction, intending purchasers/bidders will have to submit/upload in the Web Portal (https://www.bankeauctions.com) the details of payment of interest-free refundable Earnest Money Deposit (EMD) of the

with self-attested copies of the PAN Card, Aadhaar Card, Residence Address Proof, Board Resolutions in case of company and Address Proof as specified above. The Borrower (s) / Mortgager(s) / Guarantor(s) are hereby given STATUTORY 15 DAYS NOTICE UNDER RULE 6(2), 8(6) & 9(1)

OF THE SARFAESI ACT to discharge the liability in full and pay the dues as mentioned above along with upto date interest and expenses within 15 days from the date of this notice failing which the Secured Asset will be sold as per the terms and conditions mentioned above. In case there is any discrepancy between the publications of sale notice in English and Vernacular newspape then in such case the English newspaper will supersede the vernacular newspaper and it shall be considered as the final copy, thus removing the ambiguity. If the Borrower/Guarantors/Mortgagers pay the amount due to Bank, in full before the date of sale

secured asset as mentioned above by way of Demand Draft in favour of 'Kotak Mahindra Bank Limited' payable at Mumbai along

auction is liable to be stopped. For detailed terms and conditions of the sale, kindly visit our official website https://www.kotak.com/en/bank-auctions.html o contact the Collection Officer Mr. Ismail Deshmukh @ 9324906979, Email ID:Ismail.Deshmukh@kotak.com, Mr. Kanhyasham.Gupta @ 8369156909, Email ID: kanhyasham.Gupta@kotak.com and/or Mr. Ashok Motwani @ 9873737351, Email ID

ashok.motwani@kotak.com at above mentioned Regional office of Bank.

Special Instruction:e-Auction shall be conducted by our Service Provider, M/s. C1 India Pvt. Ltd. on behalf of Kotak Mahindra Bank
Limited (KMBL), on pre-specified date, while the bidders shall be quoting from their own home/offices/ place of their Bid as per their choice above the Reserve Price. Internet connectivity and other paraphernalia requirements shall have to be ensured by bidden themselves. Please note that failure of Internet connectivity (due to any reason whatsoever it may be) shall be sole responsibility or bidders and neither KMBL nor C1 India Pvt Itd shall be responsible for these unforeseen circumstances. In order to ward-off such contingent situation, bidders are requested to make all the necessary arrangements/ alternatives whatever required so that the

are able to circumvent such situation and still be able to participate in the e-Auction successfully. However, it is requested to the Bidder(s) not to wait till the last moment to quote/improve his/ her Bid to avoid any such complex situations. We have served 30 days sale notice to borrower/Guarntor/Mortgagor by letter dated 05.06.2024 under the provisions Rules 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Date: 10.07.2024

Continued from previous page.

Place: Mumbai

Kotak Mahindra Bank Limited

# TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD.

Registered Address: 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai – 400013.

Branch Address: TATA CAPITAL HOUSING FINANCE LIMITED Lodha I-Think Techno Campus, Building "A" 4th Floor, Off Pokhrar Road No.2, Behind TCS, Thane (W) 400 607

# NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY

	(Under Rule 8(6) read with Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002)								
Sr. No		Name of Borrower(s) / Co- borrower(s)Legal Heir(s) / Legal Representative/ Guarantor(s)	Amount as per Demand Notice	Reserve Price	Earnest Money	Type of possession			
34	9754823		Rs. 3,98,013/- (Rupees Three Lakh Ninety Eight Thousand Thirteen Only)		Rs. 40,000/- (Rupees Forty Thousand Only)	Physical			

11-03-2020 Description of the Immovable Property: All that piece and parcel of the Schedule - A All that piece and parcel of land forming Non-Agricultural land admeasuring 76560 Sq. Mtrs. all situated at village Khadyachapada, Taluka Karjat, District Raigad as per the sanctioned layout plan of project known as "Xrbia Vangani" lying and being

Schedule – B The Residential Flat admeasuring 15.05 Sq. Mrs. (Equivalent to 162 Sq. Ft.) Carpet area, bearing No. 1 situated on the Ground Floor in "C3" Building of the said Complex to be known as "Xrbia Vangani" under construction on the land more particularly described in the First Schedule herein above written

35	9728611		Rs. 13,58,416/- (Rupees Thirteen		Rs.	Physical
		SHEIKH.	Lakh Fifty Eight Thousand Four	(Rupees Seven	79,000/- (Rupees	
		MR. MOBIN ALUDDIN	Hundred Sixteen Only)	Lakh Ninety	Seventy Nine	
		SHEIKH		Thousand Only)	Thousand Only)	
			18-06-2019			

Description of the Immovable Property: Schedule - A All that piece and parcel of land ground situated project known as "Xrbia Wara within the Registration, Sub-District, Taluka Karjat, Dist. Raigad and within the limits of the Sub registrar Karjat bearing below mentioned Survey Number of sanction layout, Mouje Warai Tarfe Waredi, respectively admeasuring an area 09 H 3.50 R and as per the building Plan. Schedule – B The Residential Flat admeasuring 30.94 Sq. Mtrs. (equivalent to 333 Sq. Ft.) carpet area bearing No. 307 situate on the Third

	in 'K1' Building of the said complex to be known as "Xrbia Waral".						
36 10254249 MR. RUPESH MAHESH Rs. 7,95,713/- (Rupees Seven				Rs. 5,85,000/-	Rs. 58,500/-	Physical	
			RAWAL	Lakh Ninety Five Thousand Seven	(Rupees Five	(Rupees Fifty	
			MRS. GULSHAN SHAIKH	Hundred Thirteen Only)	Lakh Eighty Five	Eight Thousand	
					Thousand Only)	Five Hundred	
				06-12-2019		Only)	
	Das	crintian of	the Immovable Property:	All that Flat premises bearing No.	106/A on the Firs	t Floor Building No	3 A Wina

description of the immovable Property: All that Flat premises bearing No. 100/A, on the First Floor, Building No. 3, A Wing admeasuring 31.33 Sq. Mtrs. + Terrace 11.98 Sq. Mtrs. Carpet area in the building known 'Sai Rachana Apartment' Building No 3, in the project known as "Shaligram Township" constructed on N.A. land bearing Gut No. 153, lying, being and situated at village Padaghe, withir the area of Padaghe Gram Panchayat, Panchayat Samiti Palghar, Zilla Parishad Palghar, Taluka and Registration Sub-District Palghar

District and Registration District Paignar.							
	37 9829381 MRS. SONI SHASHIKANT Rs. 1308968/- (Rupees Thirteen			Rs. 7,80,000/-	Rs. 78,000/-	Physical	
			MISHRA.	Lakh Eight Thousand Nine	(Rupees Seven	(Rupees Seventy	
				Hundred Sixty Eight Only)	Lakh Eighty	Eight Thousand	
			RAJARAM MISHRA		Thousand Only)	Only)	
				26-04-2021			l

Description of the Immovable Property: All That Piece & Parcel Of Residential Property bearing Flat No. 404 on the 4th Floo Admeasuring 540 sq. ft. Built up Area/Carpet Area in the Building known as "Shree Township" Building No. 7, Wing-14, as per approve Pla Constructed on N. A. land bearing survey No. / Gut No. 10+58/1, admeasuring 1-15-5 HRP equivalent to 11550sq. mtrs. Of Vill Kambalgaon, Ta : Palghar, Dis : Palghar

38	10316105	MRS. VARSHA SURESH	Rs. 17,05,742/- (Rupees Seventeen	Rs. 8,55,000/-	Rs. 85,500/-	Physical
		PRADHAN	Lakh Five Thousand Seven	(Rupees Eight	(Rupees Eighty	
		MR. VIGHNESH	Hundred Forty Two Only)	Lakh Fifty Five	Five Thousand	
		MANGALDAS		Thousand Only)	Five Hundred	
		KHAMGAONKAR	02-06-2021		Only)	

Description of the Immovable Property: All that piece and parcel of the Flat Premises No. 103 admeasuring about 660,77 Sq. Ft. Carpet on 1ST Floor, Building No. 13, A Wing, in the Building Name "Avtaar", in Sector 1, Project known as "Karrm Residency", to be constructed o the land or ground bearing Survey No. 166/1/1, 166/1/2, 166/2, 167/1, 167/2, 169/2, 170, 172/1, 172/2/1(Part), 172/2/2(Part), 172/2/3 172/2/4, 172/2/5, 172/2/6, 172/2/7, 172/2/8, 173/1/1, 173/1/2, 178/15, and 179/5, lying and situated at Village Dhasai, Taluka Shahapu Dist. Than e and registration District Than e and Sub District Shahapur

At the Auction, the public generally is invited to submit their bid(s) personally. The Borrower(s)/Co-Borrower (s) are hereby given las chance to pay the total dues with further interest within 15 days from the date of publication of this notice, failing which the Immovable Property will be sold as per schedule. The E auction will be stopped if, amount due as aforesaid, with interest and costs (including the cost of the sale) are tendered to the Authorised Officer or proof is given to his satisfaction that the amount of such secured debt, interest and costs as been paid before the date of the auction

No officer or other person, having any duty to perform in connection with this sale shall, however, directly or indirectly bid for, acquire attempt to acquire any interest in the Immovable Property sold.

The sale shall be subject to the conditions prescribed in the Security Interest (Enforcement) Rules, 2002 and to the following further

conditions: NOTE: The E-auction of the properties will take place through portal http://bankauctions.in/ on 29-07-2024 between 2.00 PM to 3.00 PM with limited extension of 10 minutes each.

Terms and Condition:

1. The particulars specified in the Schedule herein below have been stated to the best of the information of the undersigned, but th undersigned shall not be answerable for any error, misstatement or omission in this proclamation. In the event of any dispute arising as to the amount bid, or as to the bidder, the Immovable Property shall at once again be put up to auction subject to the discretion Authorised Officer. 2. The Immovable Property shall not be sold below the Reserve Price. 3. Bid Increment Amount will be: Rs.10.000/ (Rupees Ten Thousand Only) 4. All the Bids submitted for the purchase of the property shall be accompanied by Earnest Money as mentioned above by way of a Demand Draft favoring the "TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD." Payable at Branch address. The Demand Drafts will be returned to the unsuccessful bidders after auction. For payment of EMD through NEFT/RTGS/IMPS, kindly contact Authorised Officer. 5. The highest bidder shall be declared as successful bidder provided always that he/she is legally qualified to bid and provided further that the bid amount is not less than the reserve price. It shall be in the discretion of the Authorised Officer to decline acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so. 6. For reasons recorded, it shall be in the discretion of the Authorised Officer to adjourn/discontinue the sale. 7. Inspection of the Immovable Property car be done on 23-07-2024 between 11 AM to 5.00 PM with prior appointment. 8. The person declared as a successful bidder shall immediately after such declaration, deposit twenty-five per cent of the amount of purchase money/bid which would include EMD amount t the Authorised Officer within 24Hrs and in default of such deposit, the property shall forthwith be put to fresh auction/Sale by private treaty. 9. n case the initial deposit is made as above, the balance amount of the purchase money payable shall be paid by the purchaser to the Authorised Officer on or before the 15th day from the date of confirmation of the sale of the property, exclusive of such day, or if the 15th day be a Sunday or other holiday, then on the first office day after the 15th day.

10. In the event of default of any payment within the period mentioned above, the property shall be put to fresh auction/Sale by private treaty. The deposit including EMD shall stand forfeited by TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD and the defaulting purchaser shall lose all claims to the property. 11. Details of any encumbrance known to the TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD, to which the property is liable; as per table above. The Intending Bidder is advised to make their own independent inquiries regarding encumbrances on the property including statutory liabilities arears of property tax electricity etc. 12. For any other details or for procedure online training on e-auction the prospective bidders may contact the Service Provider, M/s. 4Closure, Block No.605 A, 6th Floor, Maitrivanam Commercial Complex, Ameerpet, Hyderabad – 500038 through its coordinators Mr Arijit Kumar Das, 8142000725, 814200066, 814200062 Email :- arijit@bankauctions.in and Email :info@bankauctions.in or Manish Bansal. Email id Manish.Bansal@tatacapital.com. Authorised Officer Mobile No 8588983696. Pleas send your query on WhatsApp Number - 9999078669. 13. TDS of 1% will be applicable and payable by the highest bidder over the highes declared bid amount. The payment needs to be deposited by highest bidder in the PAN of the owner/borrower(s) and the copy of the challa shall be submitted to our company. 14. Please refer to the below link provided in secured creditor's website http://surl.li/hfbopc for th above details. 15. Kindly also visit the link: https://www.tatacapital.com/property-disposal.html

Please Note - TCHFL has not engaged any broker/agent apart from the mentioned auctioning partner for sale/auction of this prope Interested parties should only contact the undersigned or the Authorised officer for all queries and enquiry in this matter.

Date- 11-07-2024 Authorized Officer
Tata Capital Housing Finance Ltd.

Branch Office: ICICI BANK LTD, Ground Floor, Ackruti Centre, MIDC, Near Franch Office: ICICI BANK LID, Ground Floor, Ackrud Center, Machael Falephone Exchange, Opp Ackruti Star, Andheri East, Mumbai- 400093

PUBLIC NOTICE - TENDER CUM E-AUCTION FOR SALE OF SECURED ASSET

[See proviso to Rule 8 (6)] Notice for Sale of Immovable Asset(s)

This E-Auction Notice for Sale of Immovable Asset/ Assets is being issued by ICICI Bank Ltd. (on underlying poo assigned to ICICI Bank by Dewan Housing Finance Ltd. (DHFL)) in relation to the enforcement of security with respect to a Housing Loan facility granted pursuant to a Loan Agreement entered into between DHFL and the following Borrower/ Borrowers/ Co-Borrowers/ Guarantor/ Guarantors under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule

and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Ent., 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

The Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower/ Borrowers/ Co-Borrowers/ Guarantor/ Guarantors that the below described immovable property mortgaged/ charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of ICICI Bank Ltd. will be sold on 'As is where is', 'As is what is' and 'Whateverthere is' basis as per the brief particulars given below:

Sr No	Name of Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s)/ Loan Account No.	Details of the Secured Asset/ Assets with known encumbrances, if any	Outstanding amount	Reserve price Earnest Money Deposit	Date and timeof property inspection	Date and time of E-Auction
1.	(B) Mr. Sudhir Tukaram Lad (Borrower) Mr. Manik Tukaram Lad (Co-Borrower) Lan No. QZULH00005030862	(C) Flat No. 101, 1st Floor, F Wing Tharwani Meghana Montana, S. No. 135/3A, Village Chikhloli, Ambernath, Thane- 421501 Admeasuring An Carpet Area of 35.95 Sq Mtrs	(D) Rs. 36,43,233/- As On July 08, 2024	(E) Rs. 27,90,000/- Rs. 2,79,000/-	(F) August 12, 2024 From 02:00 PM To 05:00 PM.	(G) August 21, 2024 From 11:00 AM Onward

The online auction will take place on the website (URL Link-https://disposalhub.com). of the E-Auction agency M/s NexXen Solutions Private Limited The recipients of this Notice are given a last chance to pay the total due with further interest till August 20, 2024 before 05:00 PM failing which, the Secured Asset/ Assets will be sold a

The prospective Bidder/ Bidders must submit the Earnest Money Deposit (EMD) Demand Draft (DD) (Refer to column E) at ICICI Bank Limited, Level 3-5, 74 Techno Park, Opp SEEPZ Gate No. 02, Marol MIDC, Andheri East, Mumbai- 400 093 on or before August 20, 2024 before 02:00 PM Thereafter, he/ she/ they need to submit the offer/ offers through the website mentioned above on or before August 20, 2024 before 05:00 PM along with a offer/ offers through the website mentioned above on or before August 20, 2024 before 05:00 PM along with a scanned copy of the Bank acknowledged DD as a proof of payment of the EMD. In case, the prospective Bidder/ Bidders is/ are unable to submit the offer/ offers through the website then a signed copy of the tender documents may be submitted at ICICI Bank Limited, Level 3-5, 74 Techno Park, Opp SEEPZ Gate No. 02, Marol MIDC, Andheri East, Mumbai 400 093 on or before August 20, 2024 before 05:00 PM. The Earnest Money Deposit DD/PO should be from a Nationalised/ Scheduled Bank in favour of "ICICI Bank Limited" payable at "Mumbai". For any further clarifications regarding the inspection, Terms and Conditions of the E-Auction or submission of tenders, contact ICICI Bank Employee Phone No. 8879770306/7304915594/9004392416. Please note that the Marketing agencies 1. M/s NexXen Solutions Private Limited, 2. Augeo Assets Management Private Limited 3. Matex Net Pvt Limited, have also been engaged in facilitating the sale.

The Authorised Officer reserves the right to reject any or all of the bids without furnishing any further reasons. For detailed Terms and Conditions of the sale, please visit www.icicibank.com/n494s

detailed Terms and Conditions of the sale, please visit www.icicibank.com/n4p4s

Date: July 11, 2024 Place: Mumbai

Authorized Office

SMFG

# **SMFG INDIA CREDIT COMPANY LIMITED** (formerly Fullerton India Credit Company Limited)

Recerve Price EMD & Lact

Corporate Office: 10th Floor, Office No. 101,102 & 103, 2 North Avenue, Maker Maxity, Bandra Kurla Complex, B
SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice of 15 days for Sale of Immovable Asset(s) under the Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to rule 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below describe nmovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorise Officer of SMFG India Credit Company Limited (formerly Fullerton India Credit Company Limited) ("SMFG India Credit"), wil be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on the date and time mentioned herein below, for recovery of the dues mentioned herein below and further interest and other expenses thereon till the date of realization, due to SMFG India Credii Secured Creditor from the Borrowers and Guarantor(s) mentioned herein below. The reserve price, Earnest Money Deposit (EMD) and last date of EMD deposit is also mentioned herein below:

1	or No.	bullower(s) / duarantur(s)	Delitatiu Notice Date,	neserve frice, ENID & Last	Date and time		
ı	1	/ Loan Account	Amount & Type of Possession	Date of Submission of EMD	of E-Auction		
	1. Abhi	ijeet Deepak Bhalerao	11th July, 2023	Reserve Price: Rs. 24,30,000/-	Date: 30.07.2024		
ı	2. Impi	resso Beverages	Rs. 24,28,838/- [Rupees	(Rupees Twenty-Four Lakhs Thirty	Time: 11:00 am to 01:00		
ı	3. Resi	hma Pradeepkumar	Twenty Four Lakhs Twenty Eight	Thousand Only)	pm (with unlimited		
ı	Thorat		Thousand Eight Hundred and	EMD: Rs. 2,43,000/- (Rupees Two	extensions of 5 minute		
ı	ĺ		Thirty Eight Only] Physical	Lakhs Forty-Three Thousand Only)	each)		
ı			Possession	Last date of EMD Deposit: 29.07.2024			
ı		Description of theimmovable property					

ALL THAT PIECE AND PARCELS OF HOUSE NO. 242, GROUND FLOOR, NEAR LEGACY VRINDAVAN GUNDGE VILLAGE, KARJAT.

- 1	IIIIII	D TIOLOI.			
	Sr No.	Borrower(s) / Guarantor(s)	Demand Notice Date,	Reserve Price, EMD & Last	Date and time
	2	/ Loan Account	Amount & Type of Possession	Date of Submission of EMD	of E-Auction
	1. AME	BICA AUTO TECH	15th September, 2022	Reserve Price: Rs. 78,10,000/-	Date: 30.07.2024
	2. SAN	JAY KANTILAL	Rs. 74,65,149/- [Rupees	(Rupees Seventy-Eighty Lakhs Ten	Time: 11:00 am to 01:00
- 1	PANCH		Seventy Four Lakhs Sixty Five	Thousand Only)	pm (with unlimited
	3. ANJ	U SANJAY PANCHAL	Thousand One Hundred and Forty	EMD: Rs. 7,81,000/- (Rupees Seven	extensions of 5 minute
			Nine Rupees Only] 23rd June,	Lakhs Eighty-One Thousand Only)	each)
			2023. Symbolic Possession	Last date of EMD Deposit: 29.07.2024	
			Description of the	Immovable property	

ALL THAT PART AND PARCEL OF THE PROPERTY BEARING FLAT NO. 1003, A-WING, 10TH FLOOR, ADMEASURING 580 SQ.FT. CARPET AREA, BUILDING PINNACOLO, NEAR RBK SCHOOL LANE, BEVERLY PARK, OFF MIRA- BHAYANDAR ROAD EAST,

П	THANK	E, MAHARASHTRA – 40	)1107.		
ı	Sr No.	Borrower(s) / Guarantor(s)	Demand Notice Date,	Reserve Price, EMD & Last	Date and time
П	3	/ Loan Account	Amount & Type of Possession	Date of Submission of EMD	of E-Auction
П	1. J. K.	Construction	23rd June , 2023	Reserve Price: Rs. 65,34,800/- (Rupees Sixty	Date: 30.07.2024
П	2. Kaile	esh Rangrao Chavhan	Rs. 42,16,059/-	Five Lakhs Thirty Four Thousand Eight Hundred	Time: 11:00 am to
П	3. Sure	ekha Kailesh Chavhan	[Rupees Forty Two	Only)	01:00 pm (with
П	l		Lakhs Sixteen Thousand	EMD: Rs. 6,53,480/- (Rupees Six Lakhs Fifty	unlimited extensions of
П	1		and Fifty Nine Only]	Three Thousand Four Hundred and Eighty Only)	5 minute each)
			Symbolic Possession	Last date of EMD Deposit: 29.07.2024	
П			Description	of the lampered le property	

ALL THAT PREMISES BEARING FLAT NO. 1102, ADMEASURING 61.63 SQ. MTRS. (CARPET) AREA (EQUIVALENT TO 663.38 SO FT. (CARPET AREA). ON THE 11TH FLOOR, IN THE BUILDING NO. 5. "VIJAY VATIKA". STANDING ON THE PLOT OF LAND BEARING SURVEY NO. 231 HISSA NO.5(P) OF VILLAGE-KAVESAR LYING, BEING AND SITUATED GHODBUNDER ROAD, THANE, ALONGWITH ONE PUZZLE CAR PARKING SPACE, WITHIN THE LIMIT OF THE THANE MUNICIPAL CORPORATION AND WITHIN THE REGISTRATION DISTRICT AND SUB-DISTRICT OF THANE.

For detailed terms and conditions of the sale, please Contact 1) Mr. Amol Sambhus +91 99798 89076, 2) Mr. Milind Masurkar +919702521435 or refer to the link provided in in SMFG India Credit Company Limited (Formerly Fullerton India Credit Company mited) /Secured Creditor's website i.e. www.smfqindiacredit.com

SD/-, Authorised Officer Date: 11/07/2024. Place: Mumba

SMFG India Credit Company Limited (formerly Fullerton India Credit Company Limited)



# **Catalyst Trusteeship Limited**

Mumbai - 400013, Maharashtra Tel +91 (022) 4922 0555 Fax +91 (022) 49220505

Read Office: GDA House, Plot No. 85, Bhusari Colony (Right), Paud Road, Pune - 411 038 Tel: - 020 66807200 Delhi Office: Office No. 910-911, 9th Floor, Kailash Building, 26, Kasturba Gandhi Marg, New Delhi - 110001 Tel:- 011 43029101/02 Email: dt@ctltrustee.com www.catalysttrustee.com CIN No. U74999PN1997PLC110262 APPENDIX IV-A [See proviso to rule 8(6)]

# SALE NOTICE FOR E-AUCTION OF IMMOVABLE PROPERTIES A/c - Reynold Shirting Limited

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Secured Assets under the Securitizations and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("SARFAESI Act") read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules").

We, Catalyst Trusteeship Limited ("Debenture Trustee"/ "Secured Creditor")), acting in its capacity as Debenture Trustee in trust and for the benefit of Debenture Holder viz. Edelweiss Asset Reconstruction Company Limited (Trustee of EARC Trust SC 462) ("EARC"/"Debenture Holder") under Debenture Trust Deed dated 14th October 2017 ("Debenture Trust Deed"/"DTD") executed with Reynold Shirting Limited ("the Borrower"/"the Issuer").

The debts of the Borrower together with underlying Security Interest has been assigned in favour of Edelweiss Asse Reconstruction Company Limited / Debenture Holder acting in its capacity as the trustee of EARC Trust SC 462 ("EARC") vide Assignment Agreement dated 23rd December 2022 by CFM Asset Reconstruction Private Limited ("CFM ARC"/"Assignor"). Pursuant to the said assignment, EARC stepped into the shoes of the Assignor and therefore exercises its rights as the secured creditor and sole Debenture Holder

We had issued Demand Notice dated 5th November 2020 to Reynold Shirting Limited (Borrower and Pledgor) Bombay Rayon Clothing Limited (the "Hypothecator, Corporate Guarantor and Mortgagor"), Ashwell Holding Company Private Limited (the "Hypothecator and Pledgor"), Mr.Aman Agrawal and Mr. Prashant Agrawal (the "Mortgagors, Hypothecators, Pledgors and Personal Guarantors") (hereinafter collectively referred to as "Security Providers") under Section 13(2) of the said SARFAESI Act in respect of the Non-Convertible Debentures ("NCDs") issued by the Borrower

Since you in your capacity as the Borrower alongwith other Security providers failed to pay the outstanding amount within 60 (sixty) days as demanded in the aforesaid Notice issued under Section 13(2) of SARFAESI Act., the Debenture Trustee in exercise of powers conferred under Section 13(4) of the SARFAESI Act read with Rule 8 and Rule 4 of the Rules, has taken symbolic possession on **24th day of April 2024** including the right to transfer by way of sale for realizing the dues secured assets described below

The present notice is hereby given to the public in general and to the Reynold Shirting Limited ("Borrower") Bombay Rayon Clothing Limited, Ashwell Holding Company Private Limited, Mr. Aman Agrawal and Mr. Prashant Agrawal ("Security Providers"), that the below described immovable properties `mortgaged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorised Officer ("AO") of Debenture Trustee, will be sold on "As is where is", "As is what is"," Whatever there is" and "No recourse" basis on 13th August 2024 for recovery of Rs. 293,26,51,822/-(Rupees Two Hundred Ninety-Three Crores Twenty Six Lakh Fifty-One Thousand Eight Hundred Twenty Two only) due nd payable as on 30th April 2024 together with further interest and other expenses/costs thereon, payable by Bo and its security providers till repayment/ realization.

The reserve price and earnest money deposit along with the details of e-auction and description of the immovable and novable property are as follows:

Lot Reserve Price Earnest Money Deposit Last Date of Submission of Expression of Interest								
Lot 1	Lot 1 Rs. 172,00,00,000 Rs. 17,20,00,000 12th August, 2024 13th August, 2024 between							
Lot 2	Lot 2 Rs. 19,72,44,000 Rs. 1,97,24,400 12th August, 2024 12:00 pm to 1:00 pm							
	Description of Secured Assets put for e-Auction:							

Description of Lot 1 property:-All that piece or parcel of land bearing Plot No. D-8 in the Tarapur Industrial Area of Maharashtra Industrial Development Corporation (MIDC), within the village limits of Salwad, Taluka and District Palghar, containing by admeasuring 2,74,745.80 square meters or thereabouts and bounded as follows:**On or towards** the North by :Drainage Strip, MIDC Road (R.W.30.50), On or towards the South by: MIDC Boundary & Plot No. K-6/3 to K-16 ,On or towards the East by:Plot No. D-7/2; and On or towards the West by:Plot No. D-8/1

Description of the Lot 2 property:- Residential premises being Flat No. 901 along with 2 car parking spaces B-901A and B-901B in Basement with 6.25% interest in common area of the building known as 9 JVPD constructed on the land bearing Sub-plot Nos. 8 & 9 forming part of Survey No.70 of Village Juhu, JVPD, Taluka Andheri, District Mumbai Sub-Urban District. Residential premises being Flat No. 902 along with Roof Top Terrace on South side, + 2 car parking spaces S-902A and S-902B in Basement, + 3 Car parking spaces on Podium (Level-2) Nos. P-902A, P-902B and P-902C + 2 stilt level Car parking spaces Nos. S-902C and S-902D with 6.25% interest in common area of the building known as 9 JVPD constructed on the land bearing Sub-Plot Nos.8 & 9 forming part of Survey No. 70 of Village Juhu, JVPD, Taluka Andheri, District Mumbai Sub-Urban District.

(Note: Flat No. 901 & 902 are combined into one Flat on 9th Floor) or detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in Catalyst Trusteeship Limited's

Date: 11.07.2024

Place: Mumbai

vebsite i.e. https://catalysttrustee.com/auction-notices/.Mr. Pankaj Rohilla, Contact No. +91 9158364409,+91(022) 49220555. E-mail pankai rohilla@ctitrustee.com: catalystlegal@ctitrustee.com or Ms. Khushboo Sikhwal. Contact No.+91 7062793111, E-mail: khushboo.sikhwal@edelweissarc.in.

> **Authorized Officer** For Catalyst Trusteeship Limited

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given to inform that our client is negotiating for purchase of all right title and interest in Flat Nos. 2001 & 2101, each admea about 928 sq. feet (carpet) and 1450 Sq. feet (built up) area on the 20th 8 21st floor respectively of the building known as "Mahindra Heights" i Mahindra Heights Co-operative Society Limited situated at (C.S No. 2/730) 96, Tardeo Road, Next to A.C. Market, Tardeo, Mumbai 400 034 along with two reserved car parking spaces each, viz. B-13 & P-02 for Flat No. 2001; and B-15 & P-04 for Flat No. 2101 and more particularly described in the Schedule written herein below along with shareholding in the said Society allotted in lieu of the said flat premises, free from a encumbrances, rights and claims therein of any nature whatsoever.

Any person having any claim against or in respect of the aforesaid Fla premises or parking spaces or any part thereof either by way of sale mortgage, exchange, gift, possession, inheritance, lease, lien, easemen trust and/or otherwise objecting to such sale or claiming to be in possession of any documents or title relating to the said flat / car parking spaces shall require to make the same known to the undersigned at the address given below in writing with supporting documentary evidence within fourteen days from the publication of this notice, failing which the transaction shall be completed without reference to any such rights and the same if any shall be deemed to have been waived, abundant, given up and or released

Schedule of the above referred property

Flat Nos. 2001 & 2101, each admeasuring at about 928 sq. feet (carpet) and 1450 Sq. feet (built up) area on the 20" & 21st floor respectively of the building known as "Mahindra Heights" in Mahindra Heights Co-operative Society Limited situated at (C.S.No. 2/730) 96. Tardeo Road, Next to A.C. Market, Tardeo, Mumbai 400 034 along with two reserved car parking spaces each, viz. B-13 & P-02 for Flat No. 2001; and B-15 & P-04 for Fla

Date: 11.07.2024

M/s. V. Deshpande & Co Advocates and Solicitors

111, 1st Floor, Commerce House 140, Nagindas Master Road, Fort, Mumbai - 400023 Email: vinaydeshpande21@gmail.com

KAIRA CAN COMPANY LIMITED Read, Off.: Ion House Dr. E Moses Road, Mahalaxmi, Mumbai 400 011, Maharashtra.

CIN: L28129MH1962PLC012289, Email Id: companysecretary@kairacan.com, www.kairacan.com

#### NOTICE TO MEMBERS 61st ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that 61st Annual General Meeting (AGM) of the Members of Kaira Car Company Limited will be held on Friday, 2nd August, 2024, at 11.00 a.m. through Video Comferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business mentioned to the Notice of 61st AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act"), Various circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), Securities and Exchange Board of India ("SEBI") and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 ("SEBI Listing Regulations").

Electronic copies of the Notice of the 61st AGM, procedure and instructions for e-voting and the Annua Report for the Financial Year 2023-24 have been sent on 9th July, 2024 to all those Members whos mail IDs are registered with the Company/Depositories.

The Notice of the 61st AGM and the Annual Report 2024 are also available on the website of the Company at: https://www.kairacan.com/DownloadKairaCan.aspx?FileType=AnnualReport and or

he website of BSE Limited at http://www.bseindia.com/. Pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the SEBI Listing Regulations, the Registe of Members and share transfer books will remain closed from Saturday, 27th July, 2024 to Friday

August, 2024 (both days inclusive). The Company is providing the facility to its Members to exercise their right to vote on the business as set forth in the Notice of the  $61^{\rm st}$  AGM by electronic means through both remote e-voting and e-voting at the AGM. All members are informed that:

Members may access the platform to attend the 61st AGM through VC or watch the live web-case

at by using their DP ID- Client ID /Folia No., as applicable, as login credential The Instructions for participating through VC and the process of e-voting, including the manner in which Members holding shares in physical form or who have not registered their e-mail addresse can cast their vote through e-voting, are provided as part of the Notice of the 61st AGM.

Members whose names appear in the register of members or in the register of beneficial owner maintained by the depositories as on the cut-off date of Friday, 26th July, 2024, shall only be entitled to avail the remote e-voting facility or vote through remote evoting as the case may, a

Remote e-voting shall commence at 09:00 AM IST on Monday, 29th July, 2024 and ends at 05:00 PM IST on Thursday, 1st August, 2024. Remote e-voting shall not be allowed beyond 05:00 PM IST on 1st August, 2024 and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.

Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC, but shall not be entitled to cast their vote again. Members who have not cast their vote through remote e-voting and are present in the AGM through VC, shall be eligible to vot through e-voting at the AGM.

Members who have not registered their e-mail address are requested to register the same in respec of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's RTA, Purva Sharegistry (I) Pvl Ltd., 9, Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel (East), Mumbai – 400 011.

For gueries regarding e-voting:

a) Non-Individual Members holding shares in demat mode and Members holding securities is physical mode may contact Purva Sharegistry (I) Pvt. Ltd. by writing t support@purvashare.com; Individual Members holding shares through NSDL may contact NSDL helpdesk by writing t

evoting@nsdl.co.in or calling the toll-free no.: 022 - 4886 7000 or 022 - 2499 7000; Individual Members holding shares through CDSL may contact CDSL helpdesk by writing t

helpdesk.evoting@cdslindia.com or call at 1800225533; d) Members who are voting through the facilities provided by their Depository Participants, ma

contact their respective Depository Participants on their helpline/contact details For any query/clarification or assistance required with respect to the Annual Report for the Financial Year 2023-24 or the Annual General Meeting, Members may write to companysecretary@kairacan.com.

Makers Laboratories Limited

For KAIRA CAN COMPANY LIMITED

COMPANY SECRETARY

 $\overline{MAKERS}$ 

Date: 10th July, 2024

CIN - L24230 MH1984PLC0333389 Rend. Off.: 54D. Kandivli Industrial Estate Kandivli (West), Mumbai-400 067. Tel: (022) 2868 8544, E-mail: investors@makerslabs.com, Website:www.makerslabs.com NOTICE

NOTICE is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of Makers s Limited will be held through Video Conferencing / Other Audio Visua Means (VC/OAVM) on Tuesday, 6th August, 2024 at 11.30 a.m. to transact the business as mentioned in the Notice convening the said meeting, which is e-mailed to the

Members of the Company The Annual Report for the financial year 2023-24 of which Notice of the 39h AGM is a part have been sent in electronic mode to Members whose e-mail IDs are registered with the Company or with the Depository Participant(s). The requirements of sending physical copy of the Notice of the AGM and Annual Report to the Members have bee dispensed with vide MCA and SEBI Circulars issued from time to time.

The Annual Report for the financial year 2023-24 of which the notice of the 39th AGN is a part is also available on the Company's website www.makerslabs.com. Members who have not received the Annual Report may download it from the Company's website or may request for an electronic copy of the same by writing to the Company at the above mentioned email ID.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 o he Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members with the facility to exercise their right to vote on the agenda items as stated in the notice of the Annual General Meeting by electronic means and the business may be transacted through the e-voting services provided by National Securities Depository Limited (NSDL).

The details pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act. 2013 and the relevant Rules prescribed thereunder are as follows:

The business may be transacted through voting by electronic means. Date & time of commencement of remote e-voting: Friday, 2nd August, 2024 (9.00

Date and time of end of remote e-voting: Monday, 5th August, 2024 (5.00 p.m.)

Cut-off Date: Tuesday, 30th July, 2024. Any person, who acquires shares of the Company and has become member of the

Company after dispatch of notice and holding shares as of the cut-off date i.e. 30th July, 2024 may obtain the login ID and password by sending an e-mail to ting@nsdl.com or Company / Registrars by mentioning his Folio No./DP ID and Client ID No. However, if any member is already registered with NSDL for remote e voting, then he can use his existing User ID and password for casting his vote. If he forgets his password, he can reset password by using "Forgot User Details/ Password or "Physical User/Reset Password" option available on www.evoting.nsdl.com or contact NSDL at the following Toll Free No: 022-48867000.

E-voting by electronic mode shall not be allowed beyond 5.00 p.m. on 51 August, 2024.

The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM thru VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again

Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form as on the cut-off date of 30th July, 2024 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the Annual General Meeting. The voting rights of the members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company.

The Company is also providing remote e-voting facility to its members in respecof the business to be transacted during the 39th AGM. Members may follow the same procedure for e-Voting during the 39th AGM as mentioned above for remote e-Voting. Only those Members, who will be present in the 39th AGM through VC OAVM Facility and have not cast their vote on the Resolutions through remote e Voting shall be eligible to vote through e-Voting system in the 39th AGM. 10. The Annual Report for the financial year 2023-24 of which the Notice of the 39

AGM is a part is also available on the Company's website www.makerslabs.com and on the website of National Securities Depository Services Ltd. (NSDL) www.evoting.nsdl.com.

 The shareholders may contact the undersigned for any grievances connected with electronic voting. Piyush Ajmera, Company Secretary

54D, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067 F-mail: investors@makerslahs.com Tel: (022) 2868 8544 Fax: (022) 2868 8544

Makers Laboratories Limited

For Makers Laboratories Limited Piyush Ajmera ACS 58712

By Order of the Board

July 11, 2024

सर्व जनतेस हयाद्वारे कळविण्यात येते की. गाव मौजे नारींगी, ता. वसई, जि. पालघर येथील र नं. २२९/ब, क्षेत्र २३—७०—०० आर.चौ.मी स.नं. २२९/अ/४, क्षेत्र ३-३०-०० आर.चौ मी., स.नं. २२९/अ/२१, क्षेत्र २—००—० २—००—०० आर.चौ.मी., स.न २२९/अ/२३. क्षेत्र ३-३०-०० आर.चौ.मी स.नं. २२९/अ/२४, क्षेत्र १—३०—०० आर. चौ.मी., स.नं. २२९/अ/२६, क्षेत्र १—५०—०० आर.चौ.मी., स.न २२९/अ/२९. क्षेत्र २—३०—०० आर.चौ.मी. व स.नं. २२९/अ/३८, क्षेत्र १—५०— आर.चौ.मी. हया मिळकती श्रीमती. संगीता राजेंद्र नाईक हिचे मालकीच्या असन स.नं २२९/२०/अ, क्षेत्र ०-००-७० हे आर.चौ मी. ही मिळकत श्री. तनमय राजेंद्र नाईक व इतर यांचे मालकीची आहे. हया मिळकती श्रीमती. संगीता राजेंद्र नाईक आणि श्री. तनमय राजेंद्र नाईक व इतर. यांनी माझे अशिलांना कायम विकत देण्याचे मान्य व कबुल केलेले आहे. तरी सदरचे मिळकतीवर कोणाही व्यक्ति वा संस्थेच कोणत्याही प्रकारचा हक्क अथवा अधिकार असल्यास त्यांनी सदरची नोटीस प्रसिष्ट झालेपासून १४ (चौदा) दिवसांचे आत सर्व त्या लेखी कागदोपत्री पुराव्यासहित खालील पत्त्यावर कळवावे, अन्यथा तसा कोणाचाही, कोणत्यार्ह पकारचा हक्क वा अधिकार नाही वा असल्यार तो सोडन देण्यात आलेला आहे असे समजन विकीचा व्यवहार पूर्ण करण्यात येईल.

ॲंड. किरण परब दिनांक: ११.०७.२०२४

## PUBLIC NOTICE

Notice is given to Public at large that, I am investigating the right, title and interest if any of M/s Kavya Buildcon Pvt Ltd to the Properties mentioned in the schedule below

(the Schedule Properties). Any person/s having any right, title, interest claim or demand against or in respect of the Schedule Properties by way of sale exchange, mortgage, lien, hypothecation loan, gift, lease, trust, agreement, license maintenance, inheritance, tenancy possession easement attachment Lis endens or any Decree, order or Award or otherwise in any manner whatsoever are hereby required to make the same known to the undersigned at their office at **Room No** 11G, Examiner Press Building, Dalal Street, Fort, Mumbai 400001, in writing together with supporting documents within period of Fourteen (14) days form the date o publication of this notice and obtain valid acknowledgement thereof, failing which it will be presumed that there is no such clain and no claim shall thereafter be entertained.

SCHEDULE Land bearing Survey Nos. 124 and 125
 Village Khardi, Taluka Shahapur District

2. NA Land bearing Gut No. 153, Village Umbarkhand, Taluka Shahapur District Date: 11/07/2024 Place: Mumbai

> Emest Tuscano Advocate

## कैरा कॅन कंपनी लिमिटेड

नों. कार्यालय : आयन हाऊस, डॉ. ई. मोझेझ रोड महालक्ष्मी, मुंबई-४०० ०११ महाराष्ट्र. सीआयएन : एल२८१२९एमएच१९६२पीएलसी०१२२८९, ईमेल आयडी : companysecretary@kairacan.com, www.kairacan.com

### ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सभासदांना सूचना

याद्वारे सूचना देण्यांत येते की, **कैरा कॅन कंपनी लिमिटेड**च्या सभासदांची ६**१वी वार्षिक सर्वसाधारण स**भ (एजीएम) शक्कवार, २ ऑगस्ट, २०२४, रोजी स. ११,०० वा. ६१ व्या एजीएमच्या सचनेत मांडलेले कामकाउ करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ ("अधिनियम") च्या प्रयोज्य तरतुदी, निगम व्यवहार मंत्रालयाने **(''एमसीए'')** जारी केलेल्या विविध परिपत्रके, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (**''सेबी''**) आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (**''सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स''**) च्य अनुपालनांत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हीज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फर

कंपनी/डिपॉझिटरीजकडे ज्यांचे ईमेल आयडीज नोंदवले आहेत त्या सर्व सभासदांना ६१ व्या एजीएमची सूचना, ई व्होटींग साठी प्रक्रिया व निर्देश आणि अधिंक वर्ष २०२३-२४ साठी वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती ०९ जुलै २०२४ रोजी पाठवल्या आहेत.

६१ व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२३ कंपनीची वेबसाईट http://www.kairacan.com/DownloadKairaCan.aspx?FileType=AnnualReport वर आणि बीएसई लिमिटेडची वेबसाईट <u>http://www.bseindia.com/</u> वर देखील उपलब्ध आहे. अधिनियमच्या कलम ९१ आणि सेबी लिस्टींग रेयुलेशनसच्या रेयुलेशन ४२ ला अनुसरुन, सभासदांची नोंद्वही आणि

भाग हस्तांतरण पुस्तके शनिवार, २७ जुलै, २०२४ पासून शुक्रवार, २ ऑगस्ट, २०२४ पर्यंत (दोन्ही दिवस धरुन) बंत

कंपनी तिच्या सभासदांना रिमोट ई-व्होटींग. व एजीएममध्ये ई-व्होटींग अगा दोन्ही प्रकारे इलेक्टॉनिक माध्यमातन ६। व्या एजीएम च्या सूचनेत मांडलेल्या कामकाजावर मत देण्याचा त्यांचा अधिकार वापरण्याची सुविधा पुरवत आहे. सर

- १. ६१ व्या एजीएमला हजर राहण्यासाठी सभासट व्हीसीमार्फत मंचाशी संपर्क साध शकतात किंवा लाँगीन केडेन्शीअल्स म्हणून जे प्रयोज्य असेल त्या डीपी आयडी - क्लायंट आयडी / फोलीया नं. वापरुन लाईव्ह वेब कास्ट पार्
- व्हीसी मार्फत सहभागी होण्यासाठीचे निर्देश आणि प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणारे सभासद किंवा ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेस नोंदवलेले नाहीत ते ई-व्होटींग मार्फत त्यांचे मत कसे देऊ शकतात त्या पब्दतीसह ई-व्होटींगर्च प्रक्रिया ६१ व्या एजीएमच्या सूचनेचा भाग म्हणून दिलेली आहे. केवळ शुक्रवार, २६ जुलै, २०२४ ह्या कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंटवहीत किंवा डिपॉझिटरीजर्न
- ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत ज्यांची नावे असतील ते सभासद रिमोट ई-व्होटींग सुविधा वापरण्यार किंवा एजीएम मध्ये रिमोट ई-व्होटींग मार्फत मत देण्यास हकदार असतील. . रिमोट ई-व्होटिंगची सरुवात सोमवार, २९ जलै, २०२४ रोजी स. ९.०० वा. भाप्रवे होईल आणि गुरुवार,
- ऑगस्ट, २०२४ रोजी सं. ५.०० वा. भाप्रवे संपेल. १ ऑगस्ट, २०२४ रोजी सं. ०५.०० वा. भाप्रवे नंतर रिमोट ई व्होटींगची अनुमती नसेल आणि सभासदाने एकदा का एखाद्या ठरावावर मत दिले की त्यानंतर सभासदाला बदलण्याची अनुमती मिळणार नाही.
- ज्या सभासदांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिले असेल ते व्हीसी मार्फत एजीएमला हजर राह् शकतात परंतु पुन्हा त्यांचे मत देण्यास हकदार नसतील. ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींग मार्फत त्यांचे मत दिले नसेल व व्हीसी मार्फत एजीएममध्ये हजर असतील ते एजीएम मध्ये ई-व्होटींग मार्फत मत देण्यास पात्र असतील.
- ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेस नोंदवले नाहीत त्यांनी कृपया इलेक्ट्रॉनिक स्वरुपात धारण केलेल्या शेअर्सच्य संबंधात त्यांच्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटस मार्फत डिपॉझिटरीकडे आणि प्रत्यक्ष स्वरुपात धारण केलेल्या शेअर्सच्य संबंधात कंपनीचे आरटीए, पूर्वा शेअरजिस्ट्री (इं) प्रा. लि., ९, शिवशक्ती इंडस्ट्रियल इस्टेट, जे. आर. बोरीचा मार्ग. लोअर परळ (पूर्व), मुंबई - ४०००११ येथे लिह्न ते नोंदवावेत. ई-व्होटींग संबंधातील चौकशी साठीः
- ए) डिमेंट स्वरुपात शेअर्स धारण करणारे बिगर वैयक्ति सभासद आणि प्रत्यक्ष स्वरुपात रोखे धारण करणारे सभासर support@purvashare.com येथे लिह्न पूर्वा शेअरजिस्ट्री (इं) प्रा. लि. शी संपर्क साधू शकतात. बी) एनएसडीएल मार्फत शेअर्स धारण करणारे वैयक्तिक सभासद एनएसडीएल हेल्पडेस्कशी
- evoting@nsdl.co.in वर लिहन किंवा टोल फ्री क्र. ०२२-४८८६ ७००० किंवा ०२२- २४९९ ७००० वर कॉल करून संपर्क साधू शकतात. सी) सीडीएसएल मार्फत शेअर्स धारण करणारे वैयक्तिक सभासद सीडीएसएल हेल्पडेस्कर्श helpdesk.evoting@cdslindia.com वर लिह्न किंवा १८००२२५५३३ वर कॉल करुन संपर्क साधू शकतात
- डी) जे सभासद त्यांच्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटसनी पुरवलेल्या सुविधे मार्फत मतदान करत आहेत ते त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटसशी त्यांच्या हेल्पलाईन / संपर्क तपशिलांवर संपर्क साधू शकतात. अर्थिक वर्ष २०२३-२४ साठी वार्षिक अहवाल किंवा वार्षिक सर्वसाधारण समेच्या संबंधात कोणतीही शंका
- स्पष्टीकरण किंवा आवश्यक सहाय्यासाठी सभासद <u>companysecretary@kairacan.com</u> येथे लिह् शकतात.

कैरा कॅन कंपनी लिमिटेडसार्ठ हितेन वंजार

कंपनी सेक्रेटरी

ठिकाण : मुंबई दिनांक : १२ जुलै, २०२३

बैंक ऑफ इंडिया <b>BOI</b> Relationship beyond banking	अध दूर ईम
संद क्र. एडीएच/एडीव्ही/२०२४-	<b>२</b> ५

अंधेरी पश्चिम शाखा : २८, एमडीआय बिल्डिंग, एस. वही रोड, घेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८. फॅक्स : ०२२-२६२४८२२३ 1:022-25230208/0288.25268925 ল: AndheriW.MumbaiNorth@bankofindia.co.

1/08 कुरियर/नोंदणीकृत पोस्ट ए/डी द्वारे

१. श्री. विल्सन पीटर नाडार

२. सौ. मेर्लिन विल्सन नाडार

फ्लॅट क्र. १९/ई, ४था मजला, इमारत क्र.ए-२, पंचवटी सीएचएस लि., मरोळ मरोशी रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००५९ महोदय/महोदया

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना तुमच्या विनंतीनुसार बँकेने रु. १२०००००/- लाख च्या एकूण रकमेकरिता विविध पत सुविधा

तुम्हाला बॅकेमार्फत मंजूर केले. आम्ही आमच्याद्वारे मंजूर केलेल्या पतसुविधा आणि सूचनेरोजीस त्या अंतर्गत थकीत रकमेचा तपशील येथे खाली देत आहोत:

सुविधेचे स्वरुप	मंजूर मर्यादा (रु)	उर्वरीत थकीत (रु यात)
गृह कर्ज		रु. ७,७२,७७१,७५/- (रुपये सात लाख बाहत्तर हजार सातशे एक्काहत्तर आणि पैसे पंच्याहत्तर मात्र)

- २. बँकेने मंजूर केलेल्या वरील सदर पत सुविधा खालील मत्ता/ तारणाने सुरक्षित केल्या आहेत. (बॅकेकडे भारीत मत्ता/मिळकर्तीचे तपशील) : ए) फ्लॅट क्र. १९/ई, ४था मजला, इमारत क्र.ए-२, पंचवटी सीएचएस लि., मरोळ मरोशी रोड,
- अंधेरी पूर्व, मुंबई-४०००५९ येथे समतुल्य गहाण तुम्ही सदर पतसुविधेअन्वये बँकेला तुमच्या थकबाकी रकमेची परतफेड करण्यात तुम्ही कसूर केल्याने आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनसार/निर्देशांप्रमाणे २८.०१.२०२३ पासून तमच्या खात्याचे वर्गीकरण नॉन-परफॉर्मिंग ॲसेट केले आहे.
- वरील कारणांमळे यादारे आम्ही तम्हाला वरील ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये सचना जारी करून ह्या सचनेच्या तारखेपासन ६० दिवसांच्या कालावधीत बँकेने केलेला मासिक आधारे चक्रवाहीने सध्या द.सा. **१०.४०% एमसीएलआर** दराने रु. ७,७२,७७१.७५/ - (रुपये सात लाख बाहत्तर हजार सातशे एकाहत्तर आणि पैसे पंच्याहत्तर मात्र) सह आणि तुमच्याकडून प्रदानापर्यंत बँकेद्वारे उपार्जित बँकेद्वारे उपार्जित सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्च अशी रक्कम बँकेला अदा करून तुमचे सर्व दायित्व निभावण्यास सांगत आहोत. कसर केल्यास कपया ध्यानात ठेवावे की. आम्ही वर वर्णन केलेल्या तारण मत्तांविरुद्ध सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ अन्वये बँकेला प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून कारवाई करू. त्याच्या खर्च आणि परिणामांची जोखीम सर्वस्वी तुमची
- आम्ही जेव्हा उपरोक्त कालावधीत परतफेड आणि तारण मत्तांचे विमोचन होईपर्यंत प्रयोज्य दराने व्याज, बँकेला आलेले सर्व खर्च, आकार आणि परिव्यय यासह एकत्रितरित्या बँकेच्या संपूर्ण थकबाकीचे प्रदान करून तमचे दायित्व निभावण्यास तम्हाला सांगत आहोत. कपया महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवावी की, सरफैसी ॲक्टच्या कलम १३(८) प्रमाणे, तारण मत्तांचे विमोचन करण्याचा अधिकार, तुम्हाला केवळ, तारण मत्तांचे भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीद्वारे हस्तांतरण करण्यासाठी खाजगी कराराने किंवा जनतेकडून दरपत्रके किंवा निविदा मागवून किंवा जाहीर लिलावासाठीची सूचना प्रकाशित होण्याच्या तारखेपर्यंतच उपलब्ध असेल.
- . वर वर्णन केलेल्या अधिकारांचा वापर करून रोकड झालेल्या रकमेतून प्रथम आम्हाला आलेला सर्व खर्च, आकार व परिव्यय आणि/किंवा त्याच्याशी निगडित कोणताही खर्च भागवला जाईल आणि नंतर वर वर्णन केल्याप्रमाणे सदर सूचनेच्या तारखेपासून संविदात्मक दराने व्याजासह बँकेची येणे धकनाकी भागविण्यात येईल आणि बँकेची संपूर्ण येणे (कर्जदार किंवा जामीनदार म्हणून बँकेला तुमच्याकडून येणे असलेल्या अन्य कोणत्याही थकबाकीसह) रक्कम वसूल केल्यानंतर कोणतीही रक्कम शिल्लक राहिल्यास तुम्हाला प्रदान केली जाईल.
- तारण मत्तांविरुध्द सदर अधिकार वापरून रोकड केलेल्या रकमेतून सदर थकबाकी संपूर्ण न भरल्यास, आम्ही तुमच्याकडून सर्व खर्च, इ. सह उर्वरित रक्कम वसूल करण्याकरिता तुमच्या अन्य मत्ता व तुमच्याविरुध्द कर्जे वसुली न्यायाधिकरण/ न्यायालयासमोर कारवाई करण्याचे आमचे अधिकार राखून ठेवत आहोत.
- कृपया ध्यानात ठेवावे की, उपरोक्त ॲक्टच्या पोट-कलम (१३) नुसार, ह्या सूचनेच्या प्राप्तीपश्चात तुम्हाला ह्या सूचनेत उल्लेख केलेल्या कोणत्याही तारण मत्तेचे विक्री, भाडेपट्टा, परवाना, बक्षीस, गहाण किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करण्यास मज्जाव करण्यात येत आहे. ९. ही सचना जारी करण्यासाठी आणि उपरोक्त कलम १३ अंतर्गत अधिकारांचा वापर करण्याकरिता
- निम्नस्वाक्षरीकार बँकेचे रितसर प्राधिकृत अधिकारी आहेत. १०. हे सांगणे जरूरी नाही की, बँकेला उपलब्ध असलेल्या अन्य कोणत्याही अधिकार किंवा उपायांना
- बाधा न आणता ही सूचना तुम्हाला दिली आहे. ठिकाण: मुंबई

दिनांक: ०९.०७.२०२४

आपले विश्वासू (व्ही.सी. अर्वाडिया) प्राधिकृत अधिकारी

# Format C -1

Declaration about criminal cases

(As per the judgment dated 25'h September, 2018, of Hon'ble Supreme Court in WP (Civil) No.536 of 2011(Public Interest Foundation & Ors. Vs. Union of India & Anr.)

Sadashiv Ramchandra Khot, Maralanathpur, Name and address of candidate:

Post - Rethare Dharan, Tal - Walwa, Dist - Sangli - 415407

Name of political party **Bharatiya Janata Party** 

Name of Election Bienniel Election to Legislative Council - 2024. Name of Constituency From Members of Maharashtra Legislative Assembly.

I Sadashiv Ramchandra Khot, (name of candidate), a candidate for the above mentioned election, declare for public information the following details about my criminal antecedents:

(E)	Pending criminal cases	Casa Na	Ct-t	Continuo of Asta company of and but of dear 111
SI. No.	Name of Court	Case No. and dated	Status of case(s)	Section(s) of Acts concerned and brief description of offences (s)
1	First Class Judicial Magistrate Islampur fal-Walwa Dist-Sangli	Criminal Case No 1081/2022	Pending	IPC Sec 341, 143 As the illegal crowd gathered platform no 10 and stopped all S T Buses
2	First Class Iudicial Magistrate Lasalgaon Fal- Nifad Dist- Mashik	Criminal Case No 2568/2021	Pending	IPC Sec 341, 143, 188, 269, 270, Disas management act sec 51 (B) epidemic disease sec 2, 4, 11 Punishment for non-restraint unlawful assemble Act of spreading epidemic diseases.
3	Chief Judicial Magistrate Satara, Dist -Satara	Criminal Case No 57/2015	Pending	IPC Sec 109, 337, 34 public property dama prevention act section 3 If the offence is actual committed after being warned committing an endangering the life of personal safety of other damaging public property.
4	Chief Judicial Magistrate Pune, Dist-Pune	Criminal Case No 401395/2015	Pending	IPC Sec 143, 145, 147, 149, 151, 152, 353, 332, 3 435, 427 mumbai police act article 37(1) (3) & 1 Illegal crowd breach of peace to riot to do same offences committed in furtherance of an object
5	First Class Iudicial Magistrate Sangli Fal- Miraj Dist-Sangli Criminal Case No 2832/2016		Pending	IPC Sec 143, 341, 147 Mumbai Police act sec 134 135 Illegal Crowd wrong about prevention punishment riot to do same achieving the objective in order to m
6	First Class Iudicial Magistrate Indapur fal- Indapur Dist- Pune	Criminal Case No 328/2013	Pending	IPC Sec 143, 149, 341, 427, 435, 153, 327 Mum Police Act Sec 134, 135, 133 R Illegal Crowd wro restrictions punishment 100 Rs to 10 Rs over the li of Rs. To the limit so much the amount damages to on purpose of explosive by substance
7	First Class Judicial Magistrate Indapur fal- Indapur Dist- Pune	Criminal Case No 188/2013	Pending	IPC Sec 341, 427, 143, 147, 504, 506 Non-restrict punishment 50 rs. So much of the amount by dame next to do. Illegal mob - riot to do, peace by causing breach to bring on purpose insult.
8	First Class Judicial Magistrate Indapur Fal- Indapur Dist- Pune	Criminal Case No 229/2013	Pending	IPC sec 143, 341, 149, 153, 427, 337, 304 A), Mum Police act sec 134, 135 preventions of damage to pu property sec 3 criminal law amendment act under se unlawful assembly punishment for non-restraint sa warning to bring more public to achieve the action.
9	First Class Judicial Magistrate Indapur Fal- Indapur Dist- Pune	Criminal Case No 183/2015	Pending	IPC Sec 143, 149, 341, 153, 435, 337, 427, 109 restraint same warning to )ring more public to achi the action. Breach of peace by making to be unequivocally damage to an amount exceeding Rs if the offence is actually committed after warning.
10	First Class Judicial Magistrate Indapur fal- Indapur Dist- Pune	Criminal Case No 253/2013	Pending	IPC Sec 341, 143, 504, 506, 109, 427 Mumbai Poact sec 135 punishment br non-restraint unlaw crowd. Committed a crime provocation by deameans to cause injury safety in damage cause of involving life in danger
11	First Class Judicial Magistrate Indapur fal- Indapur Dist- Pune	Criminal Case No 362/2013	Pending	IPC Sec 143, 341, 427, 109, 324, 337, 153 Mum Police act sec 134 & 135 Punishment for non-restrunlawful crowd. By deadly means injury deliver ive others and safety in damage
12	First Class Judicial Magistrate Indapur fal- Indapur Dist- Pune	Criminal Case No 91/2013	Pending	IPC Sec 143, 341, 323, 504, 506 Punishment for restraint unlawful crowd. Injury on delivery punishment for breach of peace by making force punishment for purpose to insult and so on.
13	First Class Judicial Magistrate Daund fal- Daund Dist- Pune	Criminal Case No 283/2012	Pending	IPC Sec 153, 294, 506, with 34 warning to cause a insult action taken by more than 1 person to previouslying.
14	Police station Solapur, Dist - Solapur	CRN No. 0678/2021	Pending	IPC Sec 188, 269, 270, 336, Disaster management 2005 51 (B) Epidemic diseases act 1897 sec Maharashtra police act 1951 Sec 135 Of an order dissued by public servant for the act of disobedie spreading epidemic etc.

SI. No.	Name of Court and date(s) of order(s)	Description of offence(s) & punishment imposed	Maximum Punishment Imposed	
1	NA	NA	NA	
2	NA	NA	NA	
3	NA	NA	NA	
4	NA	NA	NA	
5	NA	NA	NA	
6	NA	NA	NA	
7	NA	NA	NA	
8	NA	NA	NA	
9	NA	NA	NA	
10	NA	NA	NA	
11	NA	NA	NA	
12	NA	NA	NA	
13	NA	NA	NA	
14	NA	NA	NA	

Place: - Mumbai Date: - 08/07/2024

(Sadashiv Ramchandra Khot) Name & Signature of Candidate

# FICICI Bank

जाहीर सूचना: हरविलेला पीओए शाखा कार्यालय : औरम क्यू पार्क क्यू २ घणसोली, ११वा मजला, आयसीआयसीआय बँक, ठाणे बेलापूर रोड, मुंबई ४००७१०, वर्क स्टेशन- ४१३

मी. सतीश मौर्य. श्री. मुन्नालाल यांचा मुलगा, कर्मचारी क्रमांक ४५८१३३ सध्या घणसोली. मुंबई येथे एरिया रिलेशनशिप मॅनेजर क्षमतेमध्ये नियुक्ती, याद्वारे असे हमीपत्र देत आहे . मी माझ्या नावे असलेली पॉवर ऑफ ॲटर्नी हरवलेली आहे.

२. माझ्याकडे कोणतीही पॉवर ऑफ ॲटर्नी नाही, जेणेकरून मला आयसीआयसीआय बँक लि. ला प्रतिनिधीत्व करण्यासाठी प्राधिकत आहे

दिनांक : जुलै १२, २०२४ प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड

📣 Invesco Mutual Fund

Invesco Asset Management (India) Pvt. Ltd.

Invesco Asset Management (India) Pvt. Ltd. ('IAMI')

Lower Parel, Mumbai - 400 013

www.invescomutualfund.com

1. Appointment of Director:

Name

Mr. Raj Narain

Bhardwaj

(Independent

Director)

2. Cessation of Director:

from the SAI of the Fund.

Date: July 11, 2024

Fund as amended from time to time

(CIN: U67190MH2005PTC153471), 2101-A, 21st Floor, A Wing, Marathon Futurex, N. M. Joshi Marg,

NOTICE-CUM-ADDENDUM

Addendum to Statement of Additional Information of Invesco Mutual Fund

The investors / unitholders are requested to take note of following changes to Statement of Additional

Information ("SAI") of Invesco Mutual Fund ("the Fund"), pursuant to changes in constitution of board of

Mr. Raj Narain Bhardwaj has been appointed as an Independent Director on the Board of IAMI w.e.f. July 10,

2024. Accordingly, the following details of Mr. Rai Narain Bhardwai shall be included in the SAI of the Fund:

Telephone: +91 22 6731 0000, Fax: +91 22 2301 9422, Email: mfservices@invesco.com

Age / Educational

Qualification

79 Years

B.A. (Hons.), M.A.

(Economics), Delhi School of

Economics, University of

Delhi, Dip. In Pers. Mgmt. &

Industrial Relations, Punjabi

University, Patiala.

All other terms & conditions of the SAI of the Fund will remain unchanged.

# शुद्धिपत्रक

दि. ११.०७.२०२४ रोजी प्रकाशित **कायरा** कॅन कंपनी लिमिटेडच्या सूचनेत सूचनेच्या शेवटी नमूद दिनांक १२.०७.२०२४ याऐवर्ज दि. १०.०७.२०२४ अशी वाचावी व तिसऱ्य परिच्छेदातील वाक्य ६१ व्या एजीएमची सूचन व वार्षिक अहवाल २०२३ या ऐवजी ६१ व्या एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२४ अशी वाचावी अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल दिलगी

**Brief Experience** 

Mr. Raj Narain Bhardwaj has more than 50

years of experience in finance and financial

services field.

He held various important positions in Life

Insurance Corporation of India ('LIC')

throughout the country. His last assignment

was in the central office of LIC, Mumbai

from year 2000 to 2005 wherein he worked

as Chief - Investments and Executive

Director - Investments. He was

subsequently elevated as Managing

Director in December 2002 and retired from

LIC as Chairman in May 2005.

He was a member of Securities Appellate

Tribunal ('SAT') from June 2005 till May 7,

2007. He was also associated as an

independent director on board of various

companies

Mr. Bhardwaj was Chairman of Invesco

Trustee Private Limited from December 4,

2008 and ceased to be an independent

director w.e.f. November 29, 2018 after

completing maximum tenure for

independent director as prescribed by SEBI.

For Invesco Asset Management (India) Pvt. Ltd.

(Investment Manager for Invesco Mutual Fund)

Sd/-

Saurabh Nanavati

**Chief Executive Officer** 

### जाहीर नोटीस

अशील, श्री. लालचंद्र राजमणी दुवे, हे गाव. तिवरी, नायगा अवराति, श्रा. लालचढ़ राजमणा दुब, ह गाव. ।तवर। नारमा पूर्व ता तवरहे कि एकार - ४०५००, येपील सर्वेक रू.०१५ क्षेत्रकळ ०५९.५० हेक्टर आर ची. मीटर + पो. ख. ००७६० हेक्टर आर ची. मीटर, एक्स क्षेत्रकळ ०५९.५० हेक्टर आर. ची. मीटर, एक्स क्षेत्रकळ १०५७ हेक्टर आर. ची. मीटर, एक्स क्षेत्रकर भोईर, २) प्रदीप दिनकर भोईर, 3) अजित दिनकर भोईर, 4) रंगनाथ दिनकर भिर्देर 5) सुनंदा स्माकांत भीईर 6) धूलेश रमाकांत भीईर 7) भीईर 5) सुनंदा स्माकांत भीईर 6) धूलेश रमाकांत भीईर 7) मोनिष स्माकांत भीईर 8) हिरुवाई सदानंद म्हानं, 9) गोदीबाई शंकर भीईर यांच्याकडून विकत घेत अझेत. तरीही सदर मिळकतीवर कोणाही इसमांचा क्रिकी गहाणवट, व्कप्तिपत्र, दान, दावा, विहवाट, कुल, भाडेपहु। वगैर हककाने एखादा बोजा असल्यास तो त्यांनी सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत कळवावे. अन्यथा कोणाच्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.

श्री.डी.एस.तिवारी उच्च न्यायालय वकील . पत्ता-दुकान नं. १९ आकांक्षा टॉवर, रेल्वे स्टेशनजवळ, नालासोपारा पूर्व

# जाहीर सूचना

माझ्या अशिलाच्या वतीने, याद्वारे सूचना देण्यात येते कि, मी मेसर्स स्वीटी डेव्हलपर्स, वसायाचे ठिकाण : नागरी बिल्डिंग नंबर २, हसनाबाद लेन, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई ४०००५४ येथे आहे..यांच्या यात याखाली लिहिलेल्या **परिशिष्टामध्ये** अधिक विशेषरित्या वर्णन केलेल्य लमत्तेच्या (**"सदर मालमत्ता"**) हक्कविलेखांची चौकशी करीत आहे. दिनांक ०२/०५/२०१ ोजीच्या अभिहस्तांकन विलेखाद्वारे (अंधेरी क्रमांक २ येथील हस्तांतरण उप-प्रबंधकाच्य ठार्यालयामध्ये नोंदणी क्रमांक **बीडीआर-४/४३४५ सन २०११** अनुसार नोंदणीकृत), **मेसर** स्वीटी डेव्हलपर्स यांनी मेसर्स एव्हरग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर्स यांच्याकडून सदर मालमत्तेमधील मालक अधिकार, हक्क आणि हितसंबंध खरेदी केलेले आहेत आणि संपादन केलेले आहेत. **मेसर्स स्वीटी डेव्हलपर्स** यांच्याकडे मालमत्तेचा ताबा आहे. **मेसर्स स्वीटी डेव्हलपर्स** यांनी माझ्या अशिलांना सव भार, आकार, धारणाधिकार, गहाण इत्यादी पासून मुक्त अशा मालमत्तेची विक्री, हस्तांतर अभिहस्तांकन, हस्तांतरण, अभिहस्तांतरण करण्यास मान्यता दिलेली आहे

सदर मालमत्तेच्या किंवा त्यातील कोणत्याही भागाच्या किंवा तकड्याच्या संबंधातील वारस मृत्युपत्रीत देणगी, परिरक्षा, उत्तराधिकार, हिस्सा, विक्री, हस्तांतरण, अभिहस्तांतरण, अदलाबदः हाण, भार, भाडेपट्टा, पोट- भाडेपट्टा, भाडेदारी, पोट- भाडेदारी, संमती नि परवानगी, वाटप भनुज्ञप्ती, प्रसंविदा, विकास अधिकार, न्यास, धारणाधिकार, आकार, भार, बक्षिस, न्यास, कब्ज गेगवटा, प्रतिज्ञा, हमी, सुविधाधिकार, मार्गाधिकार, कर्ज, अग्रिम, करारनामा, कंत्राट, सामंजर नापन, कुटुंब व्यवस्था / तडजोड, प्रलंबित वाद, व्यादेश किंवा कोणतीही जप्ती किंवा कोणतेर्ह यायालय, न्यायाधिकरण, महसल, किंवा संविधीमान्य प्राधिकरण किंवा लवाद यांनी संमत केलेल कोणताही हकमनामा, आदेश किंवा निवाडा, वहिवाट अधिकार किंवा अग्रक्रयाधिकार किंव आरक्षण किंवा कोणतेही दायित्व किंवा बांधिलकी किंवा कोणत्याही स्वरुपाची मागणी याद्वारे कोणताही दावा, मागणी, अधिकार, हक्क, हिस्सा, हितसंबंध किंवा कोणत्याही स्वरूपाचा आका भसणाऱ्या कोणत्याही व्यक्ती/संस्था तसेच अन्य गोष्टींबरोबर कोणतेही व्यक्तिगत हिंदु अविभाजि कुटुंब, कंपनी, बँक, वित्तीय संस्था, नॉन- बँकिंग वित्तीय संस्था, मर्यादित दायित्व भागिदारी. एखार्द व्यक्तींच्या समित्या, न्यास किंवा व्यक्तिगत निकाय, प्रस्थापित किंवा अप्रस्थापित, ऋणकं आणि/किंवा धनको यांनी निम्नस्वाक्षरीकर्त्यांना त्यांच्या : शॉप क्र. १७, जय पुनीत नगर को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, इंडियन ऑइल पेट्रोल पंपच्या समोर, एस. व्ही. रोड बोरीवली (पश्चिम), मुंबई ४०००९२ येथील कार्यालयामध्ये या सूचनेच्या जाहिरातीच्या तारखेपासू-**१४(चौदा) दिवसांच्या आत** त्यांचे दावे, जर काही असतील तर, त्यास पाठींबा देणाऱ्या सर्व मत् हम्तावेजी पराव्यासह लेखी स्वरूपात जात होण्यासाठी कलविणे आवश्यक आहे. अन्यथा अश कोणत्याही व्यक्तीचे किंवा व्यक्तींचे दावा किंवा दावे. जर काही असतील तर, त्यांचा अधित्याग रित्याग, अधित्यजन आणि/ किंवा परीत्यजन करण्यात आलेले आहे, असे समजण्यात येईल.

#### परिशिष्ट ("सदर मालमत्तेचे" वर्णन)

फ्रान्सिस वाडी, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई ४०००६० येथील मौजे मजास, तालुका अंधेरी, नोंदर्ण जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा आणि उप-जिल्हा मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील सी.टी.एस क्र.६८ (भाग), क्षेत्रफळ २२००) चौ.मीटर किंवा त्याच्या आसपासच्या जमीन किंवा मैदानाचा तो सव किंडा किंवा भाग तसेच त्यावर उभ्या असलेल्या सर्व संरचना आणि निवासस्थाने आणि सद नत्ता खालील प्रमाणे सिमित आहे

पूर्व दिशेकडे पश्चिम द्रुतगती महामार्ग.

पश्चिम दिशेकडे : नाला सी.टी.एस. क्रमांक ४९ (वांद्रेकरवाडी); आणि उत्तर टिप्रोक्टरे दक्षिण दिशेकडे : सी.टी.एस. क्रमांक ५४, ५८, ५९, ६० इत्यादी.

श्री. जानू व्ही. गुलाटी, वकील आणि सॉलिसीटर

दिनांक : १२ जुलै,२०२४

मोबाइल क. 9619435557.

(1) IDBI BANK

नाव आणि पत्ता

आयडीबीआय टॉवर, ७ वा मजला, डब्ल्यूटीसी कॉम्प्लेक्स कफ परेड, मुंबई-४००००५

विलफुल डिफॉल्टर्स साठी निकष

विलफल डिफॉल्टर्स समितीचा आदेश

कर्जदार: जे. मार्कस एक्झिम इंडिया प्रा.लि. (एनसीएलटी अंतर्गत दाखल)

ती नमूद केलेल्या व्यक्तींना याद्वारे नोटीस देण्यात आली आहे की आरबीआय मास्टर परिपत्रक २०१५ द्वारे डेफॉल्टर्स (आरबीआय मास्टर सर्कुलर) नुसार विलफुल डिफॉल्टर्स ओळखण्याची कार्यवाही 🛮 आयडीबीआय बँक लि त्या विलफुल डिफॉल्टर्स कमिटी (समिती) द्वारे आयोजित केली गेली आहे आणि समितीचा ०३ जून, २०२४ रोजीच गदेश जो त्यांच्या संबंधित अधिकृत पत्यावर खालील नमूद व्यक्तींना आयडीबीआय बँकेने पाठवला होता तो प

	-	_
श्री. दिनेश जैसवाल, ए/२०४,	प्रवर्तक	२.१.३ (बी) निधी वळवणे:
महावीर दर्शन, वीर संताजी मार्ग,	संचालक	ज्यासाठी कर्ज मंजुर करण्यात आले
लोअर परळ पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र		होती त्या व्यतिरिक्त मत्तेचा हेतू/कृती
४०००१३		किंवा निर्माण करण्याकरिता कर्ज निधी
श्रीम. सुनिता जैसवाल,	प्रवर्तक	तैनात करणे.
ए/२०४, महावीर दर्शन, वीर संताजी	संचालक	२.२.१ (सी) कोणत्याही पध्दतीने
मार्ग, लोअर परळ पश्चिम, मुंबई,		उपकंपन्या/समुह कंपन्य किंवा इतर
महाराष्ट्र ४०००१३		कॉर्पोरेटस् कडे कर्ज निधी हस्तांतर
डी जे एक्झिम (इंडिया) प्रा. लि.	कॉर्पोरेट	करणे.
		२.२.१ (डी) धनकोंच्या पूर्व परवानगी
३०६-ए, सक्सेस इंडस्ट्रियल इस्टेट,	हमीदार	शिवाय धनको बँक किंवा संघ
दादोजी कोंडदेव क्रॉस रोड, भायखळा		
		सभासद्वांच्या व्यतिरिक्त कोणत्याही
(पूर्व), मुंबई, महाराष्ट्र ४०००२७		सभासदाच्या व्यातारक्त काणत्याहा

समितीने मंजर केलेला आदेश ओळखीचा परावा सादर करून एकतर व्यक्तीश: किंवा रितस प्राधिकत व्यक्तीद्वारे एनपीए मॅनेजमेंट ग्रुप, आयडीबीआय टॉवर, ७ वा मजला, 'सी' विंग, डब्ल्यटीसी काम्प्लेक्स, कफ परेड, मंबई- ४००००५, (संपर्कासाठी ईमेल आयडी: kamna.rana@idbi.co.in आणि durgaprasad\_chanapati@idbi.co.in) येथुन प्राप्त करता

वरील व्यक्तींना बँकेच्या विलफुल डिफॉल्टर्सच्या समितीने (डब्ल्यूडीआरसी) विचारात घेण्यासाठी त्यांची इच्छा असल्यास सत्यपरिस्थिती आणि कायद्यावर समितीच्या आदेशाच्या विरोधात पढील त्यांचे सादरीकरण/अभिवेदन सादर करण्यासाठी **सदर प्रकाशनाच्या तारखेपासून १५ (पंधरा)** दिवसांची वेळ मंजुर करण्यात आली आहे.

. समितीच्या आदेशाच्या विरोधात सादरीकरण/अभिवेदन वरील नमूद नुसार १५ दिवसांत प्राप्त झाले नाही तर असे मानण्यात येईल की त्यांना काही सादर करावयाचे नाही/अभिवेदन करायचे नाही आणि बँक विलफुल डिफॉल्टर्स म्हणून त्यांना वर्गीकृत करण्यासाठी पुढील कार्यवाही करेल आणि आरबीआय मास्टर सर्क्युलरच्या अनुपालनात आरबीआयला आणि/किंवा क्रेडिट इन्कर्मेशन कंपन्यांना (सीआयसीस) ना त्यांची नावे कळवेल.

पुढे, डब्ल्युडीआरसी कार्यवाही पूर्ण झाल्यावर बँकेने वृत्तपत्रात (प्रिंट आणि/किंवा इलेक्ट्रॉनिक) विलफुल डिफॉल्टर्सचे नाव आणि छायाचित्र प्रकाशित करण्याचा हक्क राखून ठेवला आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आवश्यक वसुली आणि इतर कारवाई सुरू करेल

डेप्युटी जनरल मॅनेजर, एनएमजी, मुंबई

सही/

दिनांक: १२/०७/२०२४

जाहीर सूचना

माझ्या अशिलाच्या वतीने, याद्वारे सचना देण्यात येते कि. मी **मेसर्स स्वीटी डेव्हलपर्स**, ज्यांचे

वसायाचे ठिकाण : नागरी बिल्डिंग नंबर २, हसनाबाद लेन, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई ४०००५) येथे आहे. यांच्या यात याखाली लिहिलेल्या परिशिष्टामध्ये अधिक विशेषरित्या वर्णन केलेल गलमत्तेच्या **("सदर मालमत्ता")** हक्कविलेखांची चौकशी करीत आहे. दिनांक १९/०४/२००५ रोजीच्या विक्री प्रमाण पत्राद्वारे (**अनु. बीडीआर -१/३४३५) सन २००७** अनुसार नोंदणीकृत) मेसर्स स्वीटी डेव्हलपर्स यांनी सदर मालमत्तेमधील मालकी अधिकार, हक्क आणि हितसंबंध खरेर्द केलेले आहेत आणि संपादन केलेले आहेत. **मेसर्स स्वीटी डेव्हलपर्स** यांच्याकडे वरील विक्र प्रमाणपत्राच्या निष्पादनाच्या तारखेपासन मालमत्तेचा ताबा आहे . **मेसर्स स्वीटी डेव्हलपर्स** यान माझ्या अशिलांना सर्व भार, आकार, धारणाधिकार, गहाण इत्यादी पासून मुक्त अशा मालमत्तेच विक्री, हस्तांतरण, अभिहस्तांकन, हस्तांतरण, अभिहस्तांतरण करण्यास मान्यता दिलेली आहे.

सदर मालमत्तेच्या किंवा त्यातील कोणत्याही भागाच्या किंवा तकड्याच्या संबंधातील वारस मृत्युपत्रीत देणगी, परिरक्षा, उत्तराधिकार, हिस्सा, विक्री, हस्तांतरण, अभिहस्तांतरण, अदलाबदल गहाण, भार, भाडेपट्टा, पोट- भाडेपट्टा, भाडेदारी, पोट- भाडेदारी, संमती नि परवानगी, वाटप अनुज्ञप्ती, प्रसंविदा, विकास अधिकार, न्यास, धारणाधिकार, आकार, भार, बक्षिस, न्यास, कब्जा भोगवटा, प्रतिज्ञा, हमी, सुविधाधिकार, मार्गाधिकार, कर्ज, अग्रिम, करारनामा, कंत्राट, सामंजस् ज्ञापन, कुटुंब व्यवस्था/ तंडजोड, प्रलंबित वाद, व्यादेश किंवा कोणतीही जप्ती किंवा कोणतेह न्यायाधिकरण, महसुल किंवा संविधीमान्य प्राधिकरण किंवा लवाद यांनी संमत केलेल कोणताही हुकूमनामा, आदेश किंवा निवाडा, वहिवाट अधिकार किंवा अग्रक्रयाधिकार किंव आरक्षण किंवा कोणतेही दायित्व किंवा बांधिलकी किंवा कोणत्याही स्वरुपाची मागणी याद्वा कोणताही दावा, मागणी, अधिकार, हक्क, हिस्सा, हितसंबंध किंवा कोणत्याही स्वरूपाचा आका असणाऱ्या कोणत्याही व्यक्ती/संस्था तसेच अन्य गोष्टींबरोबर कोणतेही व्यक्तिगत हिंदु अविभाजि कुटुंब, कंपनी, बँक, वित्तीय संस्था, नॉन- बँकिंग वित्तीय संस्था, मर्यादित दायित्व भागिदारी. एखाद पेढी, व्यक्तींच्या समित्या, न्यास किंवा व्यक्तिगत निकाय, प्रस्थापित किंवा अप्रस्थापित, ऋणक आणि/किंवा धनको यांनी निम्नस्वाक्षरीकर्त्यांना त्यांच्या : शॉप क्र. १७, जय पुनीत नगर ) को ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, इंडियन ऑइल पेट्रोल पंपच्या समोर, एस. व्ही. रोड बोरीवली (पश्चिम), मुंबई ४०००९२ येथील कार्यालयामध्ये या सूचनेच्या जाहिरातीच्या तारखेपासृ १४(चौदा) दिवसांच्या आत त्यांचे दावे, जर काही असतील तर, त्यास पाठींबा देणाऱ्या सर्व मुख दस्तावेजी पुराव्यासह लेखी स्वरुपात ज्ञात होण्यासाठी कळविणे आवश्यक आहे. अन्यथा अश कोणत्याही व्यक्तीचे किंवा व्यक्तींचे दावा किंवा दावे, जर काही असतील तर, त्यांचा अधित्याग परित्याग, अधित्यजन आणि/ किंवा परीत्यजन करण्यात आलेले आहे, असे समजण्यात येईल.

#### परिशिष्ट (" सदर मालमत्तेचे" वर्णन)

जोगेश्वरी (पूर्व), मुंबई ४०००६० येथील मौजे मजास, तालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा मुंब ागर जिल्हा आणि उप-जिल्हा मंबई शहर आणि मंबई उपनगरातील सी.टी.एस. क्रमांक ५३ ५३/१ ते ७ . ५४ . ५५ . ५५/१ ते ५ . ५६ . ५७ . ५७/१ ते ७ . ५८ . ५८/१ ते ३ . ५९ . ५९/१ ते ५ . ६० . ६०/ ते ९, ६१, ६१/१ ते ५, ६२, ६२/१ ते ५, ६३, ६३/१, ६४, ६४/१, ६४/२, ६५, ६५/१ ते ७, ६६, ६६/१ ते ७ ६७ ६७/१ ते ४ च्या संबंधातील सर्व्हें क्रमांक ६. हिस्सा क्रमांक ३; सर्व्हें क्रमांक ८, हिस्स क्रमांक १: सर्व्हे क्रमांक ९. हिस्सा क्रमांक २(भाग), क्षेत्रफळ ९००२ चौ.मीटर किंवा त्याच्य आसपासच्या जमीन किंवा मैदानाचा तो सर्व तुकडा किंवा भाग तसेच त्यावर उभ्या असलेल्या सर् पंरचना आणि निवासस्थाने आणि सदर मालमत्ता खालील प्रमाणे सिमित आहे.

पूर्व दिशेकडे : पश्चिम द्वतगती महामार्ग; पश्चिम दिशेकडे : सी.टी.एस.क्रमांक ६८ (भाग); उत्तर दिशेकडे : सी.टी.एस. क्रमांक ६८ (भाग): आणि दक्षिण दिशेकडे : सी.टी.एस. क्रमांक ६८ (भाग);

दिनांक: १२ जलै.२०२४

श्री. जानू द्ही. गुलाटी, वकील आणि सॉलिसीटर, बाइल क. 9619435557

# जाहीर सूचना

न्यांचे व्यवसायाचे ठिकाण : दुकान क्रमांक १२, मिनार टॉवर, बंद. एस. व्ही. रोडवर, जोगेश्वर (पश्चिम), मुंबई ४००१०२ येथे आहे, (यात यानंतर "**मालक**"असा उल्लेख करण्यात आलेला आहे गांच्या यात याखाली लिहिलेल्या **परिशिष्टामध्ये** अधिक विशेषरित्या वर्णन केलेल्या मालमत्ते "सदर मालमत्ता") हक्कविलेखांची चौकशी करीत आहे. दिनांक ३१/१२/२००७ रोजीच्य अभिहस्तांकन विलेखाद्वारे (अनु.क्रमांक **बी डी आर-४/५३१३ सन २००८ अनुसार नोंदणीकृत** आणि दिनांक ३१/१२/२००७ रोजीच्या अभिहस्तांकन विलेखाद्वारे (अनु.क्रमांक **बी डी आर** ४/५३१३ सन २००८ अनुसार नोंदणीकृत), मालकाने मालमत्तेमधील मालकी अधिकार, हक्व आणि हितसंबंध खरेदी केलेले आहेत आणि संपादन केलेले आहेत. मालमत्तेचा ताबा वरील दोन अभिहस्तांकन विलेखांच्या निष्पादनाच्या तारखेपासून मालकाकडे आहे. मालकाने माझ्या अशिलांन सर्व भार. आकार. धारणाधिकार. गहाण इत्यादी पासन मक्त अशा मालमनेची विक्री. हस्तांतरण अभिहस्तांकन, हस्तांतरण, अभिहस्तांतरण करण्यास मान्यता दिलेली आहे

सदर मालमत्तेच्या किंवा त्यातील कोणत्याही भागाच्या किंवा तकड्याच्या संबंधातील वारस त्युपत्रीत देणगी, परिरक्षा, उत्तराधिकार, हिस्सा, विक्री, हस्तांतरण, अभिहस्तांतरण, अदलाबदर ाहाण, भार, भाडेपट्टा, पोट- भाडेपट्टा, भाडेदारी, पोट- भाडेदारी, संमती नि परवानगी, वाटप अनुज्ञप्ती, प्रसंविदा, विकास अधिकार, न्यास, धारणाधिकार, आकार, भार, बक्षिस, न्यास कब्जा, भोगवटा, प्रतिज्ञा, हमी, सुविधाधिकार, मार्गाधिकार, कर्ज, अग्रिम, करारनामा, कंत्राट प्तामंजस्य ज्ञापन, कुटुंब व्यवस्था / तडजोड, प्रलंबित वाद, व्यादेश किंवा कोणतीही जप्ती किंव कोणतेही न्यायालय<sup>े</sup>, न्यायाधिकरण, महसुल किंवा संविधीमान्य प्राधिकरण किंवा लवाद यांनी संमत केलेला कोणताही हुकुमनामा, आदेश किंवा निवाडा, वहिवाट अधिकार किंवा अग्रक्रयाधिका कॅवा आरक्षण किंवा कोणतेही दायित्व किंवा बांधिलकी किंवा कोणत्याही स्वरुपाची मागणी याद्वारे होणताही दावा, मागणी, अधिकार, हक्क, हिस्सा, हितसंबंध किंवा कोणत्याही स्वरूपाचा आका असणाऱ्या कोणत्याही व्यक्ती/संस्था तसेच अन्य गोष्टींबरोबर कोणतेही व्यक्तिगत हिंद अविभाजि कुटुंब, कंपनी, बँक, वित्तीय संस्था, नॉन- बँकिंग वित्तीय संस्था, मर्यादित दायित्व भागिदारी, एखार्द पेढी, व्यक्तींच्या समित्या, न्यास किंवा व्यक्तिगत निकाय, प्रस्थापित किंवा अप्रस्थापित, ऋणकं आणि/किंवा धनको यांनी निम्नस्वाक्षरीकर्त्यांना त्यांच्या : शॉप क्र. १७, जय पुनीत नगर को ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, इंडियन ऑइल पेटोल पंपच्या समोर, एस. व्ही. रोड शेरीवली (पश्चिम), मंबई ४०००९२ येथील कार्यालयामध्ये या सचनेच्या जाहिरातीच्या तारखेपास १४(चौदा) दिवसांच्या आत त्यांचे दावे. जर काही असतील तर, त्यास पाठींबा देणाऱ्या सर्व मट स्तावेजी पराव्यासह लेखी. स्वरूपात जात होण्यासाठी कळविणे आवश्यक आहे. अन्यथा अश कोणत्याही व्यक्तीचे किंवा व्यक्तींचे दावा किंवा दावे, जर काही असतील तर, त्यांचा अधित्यार परित्याग, अधित्यजन आणि/ किंवा परीत्यजन करण्यात आलेले आहे, असे समजण्यात येईल.

#### परिशिष्ट ("मालमत्तेचे" वर्णन)

फ्रान्सिस वाडी, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई ४०००६० येथील मौजे मजास, तालुका अंधेरी, नोंदण जल्हा मुंबई उपनगर जिल्हा आणि उप-जिल्हा मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील **सी.टी.एस** क. ६८ (भाग), क्षेत्रफळ १७२११.४० चौ.मीटर किंवा त्याच्या आसपास च्या जमीन किंव मैदानाचा तो सर्व तुकडा किंवा भाग तसेच त्यावर उभ्या असलेल्या सर्व संरचना आणि निवासस्था

भाणि सदर मालमत्ता खालील प्रमाणे सिमित आहे. पर्व दिशोकडे पश्चिम द्वतगती महामार्ग.

पश्चिम दिशेकडे : नाला

दिनांकः १२ जुलै,२०२४

उत्तर दिशेकडे : सी.टी.एस. क्रमांक ४९ (वांद्रेकरवाडी). आणि

दक्षिण दिशेकडे : सी.टी.एस. क्रमांक ५४, ५८, ५९, ६० इत्यादी.

सही/ श्री. जानू की. गुलाटी वकील आणि सॉलिसीटर arrea at 0610/35557

जाहीर सूचना

याद्वारे तमाम जनतेला याद्वारे कळविण्यात येते की, मी परिशिष्ट मिळकतीसाठी संदर्भासह मे. चंडिका

डेव्हलपर (भागीदारी संस्था) यांचे हक, नामाधिकार

म्हणून कोणत्याही व्यक्तींना सदर परिशिष्ट मिळकतीं किंवा त्यावरील कोणत्याही भागाच्या संदर्भामधील कोणत्याही शेअर, हक, नामाधिकार, लाभ, हितसंबंध, दावा, आक्षेप आणि/किंवा मागणी असल्यास सदर ज्ञात लिखित निम्नस्वाक्षरीकारांना तसे

डीसीपीआर 33(7) अंतर्गत मालमतेचा पुनर्विकास C. S. क्रमांक 360 आणि उपकर क्रमांक F/S-2635, येथे स्थित ड्रूमारत क्रमांक 40-H, परळ-शिवडी विभागातील "केशरीनाथ प्रक्रकर स्हणन भोळखळी जाणारी इसारत, भगवंतराव परळकर रोड, संबर्ड- 400 012 आणि संबर्ध दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ, मुंबई यांनी प्रमाणित भाडेकर/ भोगवटादार यादी केली आहे वॅरील येथे नमूद केलेल्या इमारतींचे भाडेकरू/रहिवासी यांची यादी खालीलप्रमाणे आहे.

क्र.	मजला	वापर निवासी/ अनिवासी	इमारत क्रमांक	खोली क्रमांक	भाडेकरूचे नाव	भोगवटादाराचे नाव
1.	तळमजला	निवासी	40H	1	श्री.A.M. लाड आणि श्री. P.M. लाड	<ol> <li>प्रकाश मनोहर लाड</li> <li>रेश्मा अशोक लाड</li> </ol>
2.	तळमजला	निवासी	40H	2	बी.G. चव्हाण आणि एल.बी. चव्हाण	<ol> <li>श्री. संतोष भगवान चव्हाण</li> <li>श्रीमती. लक्ष्मी</li> <li>भगवान चव्हाण</li> </ol>
3.	तळमजला	निवासी	40H	3	श्रीमती. G.G. तंटक	<ol> <li>श्री. आनंद गंगाधर कासार</li> <li>श्रीमती. आशा चंद्रकांत तंटक (कासार)</li> <li>श्री. बाळू गंगाधर कासार</li> </ol>
4.	तळमजला	निवासी	40H	4	पी. एस. पांचाळ आणि एस.पी. पांचाळ	1. श्री. रवींद्र पांडुरंग पांचाळ 2. श्रीमती. प्रतीक्षा प्रकाश पांचाळ 3. श्री. दिलीप पांडुरंग पांचाळ 4. श्री. दीपक पांडुरंग पांचाळ 5. श्री चंद्रकांत पांडुरंग पांचाळ 6. श्रीमती. अंजना अनंत नाटुस्कर
5.	पहिला	निवासी	40H	5	यशवंत लक्ष्मण जांभळे	यशवंत लक्ष्मण जांभळे
6.	पहिला	निवासी	40H	6	D.L. जाधव आणि एस.डी. जाधव	<ol> <li>मंदा शांताराम जाधव</li> <li>उज्ज्वला विजय पौळेकर</li> <li>भिकाजी धोंडू जाधव</li> </ol>
7.	पहिला	निवासी	40H	7	श्री. के.जी.शिंदे आणि सुरेखा सोन् भोसले	<ol> <li>कृष्णा पांडुरंग शिंदे</li> <li>सोन् बाब् भोसले</li> <li>सुरेखा सोन् भोसले</li> </ol>
8.	पहिला	निवासी	40H	8	रत्नप्रभा पवार आणि श्रीमती. सरिता सुर्वे	<ol> <li>रत्नप्रभा तुकाराम पवार</li> <li>सरिता पांडुरंग सुर्वे</li> </ol>
9.	पहिला	निवासी	40H	9	मालती श्रीरंग पवार	मालती श्रीरंग पवार
10.	दुसरा	निवासी	40H	10	(कै.) एलD. कदम आणि (कै.) एच.एल. कदम	1. वैशाली हरिश्चंद्र कदम 2. प्रशांत हरिश्चंद्र कदम 3. गौरी शेखर देवळे 4. साक्षी सुशी आचार्य 5. भारती नारायण सोलकर 6. ज्योती दीपक साळवी 7. वैशाली सुरेश जाधव 8. विशाखा विलास ठांबरे 9. शांती चंद्रकांत भोसले

कोणत्याही भागाच्या संदर्भात आणि/किंवा वरील सारणीमध्ये नमूद केलेले भाडेकरू आणि/किंवा वहिवाट यांच्या संदर्भात कोणताही दावा. वाटा. अधिकार. शीर्षक, हित किंवा मागणी असलेल्य सर्वे व्यक्ती विक्री, हस्तांतरण, असाइनमेंट, गहाण, ताबा, धारणाधिकार, भाडेपट्टा, ट्रस्ट, भेट गुल्क, सुलभता, वारसा, देखभाल किंवा इतर कोणत्याही दाव्याचे येथे प्रकाशित झाल्यापासू 15 दिवसांच्या आत त्यांच्या कार्यालयात खाली स्वाक्षरी केलेल्यांना अशा दाव्याचे समर्थन करणे, असे करण्यात अयशस्वी झाल्यास असा कोणताही दावा किंवा दावे माफ केले गेले आपि सोडून दिले गेले असे मानले जाईल.

तारीख 12 जुलै 2024. मे. सॅमकॉन बिल्डर्स कार्यालय 20-21 यशोधम शॉपिंग सेंटर

मंबई - 400 063.

# जाहीर सूचना

क्र.	मजला	वापर निवासी/ अनिवासी	इमारत क्रमांक	खोली क्रमांक	भाडेकरूचे नाव	भोगवटादाराचे नाव
1.	तळमजला	निवासी	40H	1	श्री.A.M. लाड आणि श्री. P.M. लाड	<ol> <li>प्रकाश मनोहर लाड</li> <li>रेश्मा अशोक लाड</li> </ol>
2.	तळमजला	निवासी	40H	2	बी.G. चव्हाण आणि एल.बी. चव्हाण	<ol> <li>श्री. संतोष भगवान चव्हाण</li> <li>श्रीमती. लक्ष्मी</li> <li>भगवान चव्हाण</li> </ol>
3.	तळमजला	निवासी	40H	3	श्रीमती. G.G. तंटक	1. श्री. आनंद गंगाधर कासार 2. श्रीमती. आशा चंद्रकांत तंटक (कासार) 3. श्री. बाळू गंगाधर कासार
4.	तळमजला	निवासी	40H	4	पी. एस. पांचाळ आणि एस.पी. पांचाळ	श्री. रवींद्र पांडुरंग पांचाळ     श्रीमती. प्रतीक्षा प्रकाश पांचाळ     श्री. दिलीप पांडुरंग पांचाळ     श्री. दिलीप पांडुरंग पांचाळ     श्री. दीपक पांडुरंग पांचाळ     श्री चंद्रकांत पांडुरंग पांचाळ     श्रीमती. अंजना अनंत नाटुस्कर
5.	पहिला	निवासी	40H	5	यशवंत लक्ष्मण जांभळे	यशवंत लक्ष्मण जांभळे
6.	पहिला	निवासी	40H	6	D.L. जाधव आणि एस.डी. जाधव	मंदा शांताराम जाधव     उज्ज्वला विजय पौळेकर     सिकाजी धोंडू जाधव
7.	पहिला	निवासी	40H	7	श्री. के.जी.शिंदे आणि सुरेखा सोन् भोसले	<ol> <li>कृष्णा पांडुरंग शिंदे</li> <li>सोन् बाब् भोसले</li> <li>सुरेखा सोन् भोसले</li> </ol>
8.	पहिला	निवासी	40H	8	रत्नप्रभा पवार आणि श्रीमती. सरिता सुर्वे	<ol> <li>रत्नप्रभा तुकाराम पवार</li> <li>सरिता पांडुरंग सुर्वे</li> </ol>
9.	पहिला	निवासी	40H	9	मालती श्रीरंग पवार	मालती श्रीरंग पवार
10.	दुसरा	निवासी	40H	10	(कै.) एलD. कदम आणि (कै.) एच.एल. कदम	1. वैशाली हरिश्चंद्र कदम 2. प्रशांत हरिश्चंद्र कदम 3. गौरी शेखर देवळे 4. साक्षी सुशी आचार्य 5. भारती नारायण सोलकर 6. ज्योती दीपक साळवी 7. वैशाली सुरेश जाधव 8. विशाखा विलास ठांबरे 9. शांती चंद्रकांत भोसले

जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग HDFC बँकेच्या वर, गौरेगाव (पूर्व),

# (IFL SECURITIES

Mr. PAN San Kong Terry, an associate director, has resigned from the Board of Directors of IAMI w.e.f. close

of business hours of July 5, 2024. Accordingly, all references of Mr. PAN San Kong Terry shall be deleted

This notice cum addendum forms an integral part of the Statement of Additional Information of Invesco Mutual

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

आयआयएफएल सिक्युरिटिज लिमिटेड सीआयएन: L99999MH1996PLC132983

नोंदणीकृत कार्यालय: आयआयएफएल हाऊस, सन इन्फोटेक पार्क, रोड क्र. 16व्ही, प्लॉट क्र. बी-23, एमआयडीसी, ठाणे इंडस्ट्रियल एरिया, वागळे इस्टेट, ठाणे-400 604

दु: (91-22) 41035000 फॅक्स: (91- 22) 2580 6654 ई-मेल: secretarial@iifl.com ● वेबसाईट: www.iiflsecurities.com

# व्हिडिओ कॉन्फरेन्स / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाने घेतल्या जाणाऱ्या 29 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची आणि बुक क्लोसरची सूचना

येथे असे सूचित करण्यात येते की कंपनीची 29 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही सोमवार, ऑगस्ट 05, 2024 रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 11:30 वाजता व्हिडियो कॉन्फरन्स (''व्हीसी'') / इतर ऑडियो व्हिज्युअल माध्यम (''ओएव्हीएम'') पद्धतीने, सभासदानी एका ठिकाणी भौतिक पद्धतीने न जमता, केंपनी कायदा, 2013 आणि त्याअंतर्गत केलेले नियम आणि एमसीए परिपत्रक क्र. 14/2020 दिनांक एप्रिल 08, 2020, 17/2020 दिनांक एप्रिल 13, 2020, 20/2020 दिनांक मे 05, 2020, 02/2021 दिनांक जानेवारी 13, 2021, 21/2021 दिनांक डिसेंबर 14, 2021, 02/2022 दिनांक मे 05, 2022, 10/2022 दिनांक डिसेंबर 28, 2022 (एकत्रितपणे ''एमसीए परिपत्रक'') नुसार आणि सेबी परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 दिनांक में 12, 2020, परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 दिनांक जानेवारी 15, 2021, परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 दिनांक में 13, 2022, सेबी परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 दिनांक जानेवारी 05. 2023 आणि परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 दिनांक ऑक्टोबर 07, 2023 (एकत्रितपणे ''सेबी परिपत्रक'') च्या तरतुर्दींचे पालन करून, 29 व्या एजीएम बोलावण्याच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्याकरिता आयोजीत करण्यात आली आहे.

वरती नमद केलेल्या एमसीए परिपत्रकानुसार आणि सेबी परिपत्रकानुसार 29 व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष 2023-24 करिताच्या वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक प्रत ही कंपनी / रेजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (आरटीए) / डिपॉझिटरीकडे सभासदांनी नोंदविलेल्यों ई-मेल ऍड्रेसवरती पाठविण्यात येणार आहे.

ज्या सभासदांनी आरटीएकडे आपला ई-मेल ऍड्रेस नोंदविला नसेल, त्यांनी एजीएम सूचना, वार्षिक अहवाल, ई-एजीएम / ई- वोटिंगमध्ये सहभागी होण्याकरिताच्या सूचना व युझर आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी https://linkintime.co.in/emailreg/email\_register.html ह्या वेबलिंक वर जाऊन ई-मेल ऍड्रेस नोंदणी करावा. सभासदांना कोणत्याही प्रकारचे प्रश्न असल्यास त्यांनी mt.helpdesk@linkintime.co.in येथे ई-मेल करावे. 29 व्या एजीएमची आणि आर्थिक वर्ष 2023-24 करिताचा वार्षिक अहवाल हा कंपनीच्या संकेतस्थळावर म्हणजेच www.iiflsecurities.com, वर, स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळांवर म्हणजे बीएसई लिमिटेडच्या आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या, अनुक्रमे <u>www.bscindia.com</u> आणि <u>www.nscindia.com</u> वर देखील उपलब्ध असेल. त्याशिवाय एजीएम सूचना ही सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (''CDSL'') (''रिमोट ई–वोटिंग/ई–वोटिंगची सुविधा प्रदान करणारी एजंसी'') च्या <u>www.evotingindia.com</u> संकेत स्थळावर देखील उपलब्ध करण्यात येईल

कंपनी आपल्या सर्व सभासंदाना एजीएमच्या सुचनेत मांडलेल्या ठरावांवर त्यांची मते देण्याकरिता रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई- वोटिंग ) पुरवत आहे. त्याशिवाय, कंपनीच्या द्वारे एजीएमच्या दरम्यान ई- वोटिंग सुविधा प्रदान केली जाणार आहे. तसेच, व्हीसी / ओएव्हीएमद्वारे मीटिंगला उपस्थित राहणाऱ्या सभासदाची हजेरी कंपनी कायदा, 2013 च्या कलम 103 अन्वये कोरम मोजण्याच्या हेतूने गणली जाईल.

कंपनी कायदा, 2013 च्या कलम 91 अनुसार व कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, 2014 च्या नियम 10 अनुसार आणि सेबी (लिस्टींग ऑब्लगेशन्स अँड डिसक्लोजर रिकायरमेंटस) रेगुलेशन, 2015 च्या नियामक 42 अनुसार, सदस्य नोंदणी पुस्तिका आणि शेअर हस्तांतरण पुस्तिका, मेंगळवार, 30 जुलै, 2024 ते सोमवार, 05 ऑगस्ट, 2024 (दोन्ही दिवस धरून) एजीएम करीता म्हणून बंद असेल.

सभासंदानी 29 व्या एजीएम सूचनेत दिलेले सगळे मुद्दे काळजीपूर्वक वाचावे ही विनंती करण्यात येत आहे. विशेषतः एजीएममध्ये भाग घेण्यासाठीची सूचना, रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत / एजीएम दरम्यान ई- वोटिंग पद्धतीने मतदान करणे इत्यादी.

**दिनांक:** 11 जुलै, 2024 स्थळ: मुंबई

आयआयएफएल सिक्युरीटीज लिमिटेडकरिता स्वाक्षरीकर्ता मेघल शाह कंपनी सचिव

दाञे जर असल्यास, सर्व पूरक कागदपत्र मात्र (जोडलेल्या प्रतीं) सह काटेकोरपणे या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४(चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तशा

आणि हितसंबंध तपासत आहे.

व्यक्तींचे टावे त्यागित समजले जातील आणि माझ्या अशीलांवर बंधनकारक असणार नाहीत. मिळकतीचे परिशिष्ट वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हदीमधील गाव-चंद्रपाडा, तालुका वसई, जिल्हा पालघर येथे सर्व स्थित आणि वसलेल्या जिस्तीचे सर्व ते भाग आणि विभाग (सदर जमिन) धारक खालीलप्रमाणे-१) सर्व्हें क्र. ८/२, मोजमापित क्षेत्र एकुण १४२० चौ.मीटर्स मध्न ७१० चौ. मीटर्स आणि २) सर्व्हे क्र. ८/३, मोजमापित क्षेत्र ५३० चौ.मीटर्स

आणि पोटखराब ५० चौ.मीटर्स म्हणजेच एकुण ५८० चौ.मीटर्स. दिनांक- १२/०७/२०२४ मार्लेचा ॲण्ड असोसिएटस वकील अनिलकुमार एम. मार्लेचा वकील, उच्च न्यायालय

# जाहीर सूचना

माझ्या अशीलांच्या द्वारे मला दिलेल्या स<u>्</u> याद्वारे तमाम जनतेला याद्वारे कळविण्यात येते की, मी परिशिष्ट मिळकतीसाठी संदर्भासह मे. चंडिका नामाधिकार आणि हितसंबंध तपासत आहे.

म्हणून कोणत्याही व्यक्तींना सदर परिशिष्ट मिळकर्ती किंवा त्यावरील कोणत्याही भागाच्या संदर्भामधील कोणत्याही शेअर, हक्क, नामाधिकार, लाभ हितसंबंध, दावा, आक्षेप आणि/किंवा मागणी असल्यास सदर ज्ञात लिखित निम्नस्वाक्षरीकारांना तसे दावो जर असल्यास, सर्व पूरक कागदपत्र माः (जोडलेल्या प्रतीं) सह काटेकोरपणे या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४(चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तशा व्यक्तींचे दावे त्यागित समजले जातील आणि माझ्या अशीलांवर बंधनकारक असणार नाहीत

#### मिळकतीचे परिशिष्ट वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीमधील

गाव-चंद्रपाडा, तालुका वसई, जिल्हा पालघर येथे सर्व स्थित आणि वसलेल्या जिस्तीचे सर्व ते भाग आणि विभाग (सदर जिमन) धारक खालीलप्रमाणे-१) सर्व्हें क्र. ८/२, मोजमापित क्षेत्र ४५० चौ.मीटर्स ., आणि पोटखराब २६० चौ.मीटर्स म्हणजेच एकुण ७१० चौ.मीटर्स आणि २) सर्व्हे क्र. ८/४ए, मोजमापित क्षेत्र ९३० चौ.मीटर्स

३) सर्व्हे क्र. ८/५. मोजमापित क्षेत्र ५३० चौ.मीटस दिनांक- १२/०७/२०२४

मार्लेचा ॲण्ड असोसिएटस वकील अनिलकमार एम. मार्लेच वकील, उच्च न्यायालय